

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक ०८ डिसेंबर, २०१५ / अग्रहायण १७, १९३७ (शके)

(१)	सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री	}	यांचे प्रभारी विभाग
(२)	आदिवासी विकास मंत्री		
(३)	उद्योग मंत्री		
(४)	सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री		
(५)	सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री		

प्रश्नांची एकूण संख्या - १११

राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्याबाबत

(१) * ११६०७ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील कापूस एकाधिकार योजना देखील अनेक वर्षांपासून बंद करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी एकरी बोनस देण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पर्यायी कापूस खरेदी व्यवस्था उभारणे, शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळणे तसेच त्यांना एकरी बोनस देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

(२) कापूस एकाधिकार खरेदी योजना दिनांक ३०.६.२००१ पासून संपुष्टात आली आहे. तथापि, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये, म्हणून सन २००१ ते २००८ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत राज्यात हमीभावाने कापूस खरेदी करण्यात आली. हंगाम सन २००८-०९ ते २०१३-१४ पर्यंत शासनाच्या निर्देशानुसार किमान आधारभूत किंमत योजनेतर्गत केंद्र शासनाच्या नाफेड या संस्थेचे उपअभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून राज्यात हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी करण्यात आली. हंगाम २०१४-१५ पासून राज्यात भारतीय कपास निगम मर्या., यांचे उप अभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत हमी दराने कापसाची खरेदी करण्यात येत आहे.

(३) व (४) कापसाला हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी एकरी बोनसची मागणी केली आहे हे खरे नाही. शेतकऱ्यांचा कापूस किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केला जातो.

(५) केंद्र व राज्य शासन हमी दरावर कापूस खरेदी करित आहे.

राज्यातील धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलती मिळवून देण्याबाबत

(२) * ११४८२ श्री.शरद रणपिसे, श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.रामराव वडकुते, श्री.राजेंद्र जैन, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक ४ जानेवारी, २०१५ रोजी झालेल्या धनगर समाजाच्या अधिवेशनात मा.मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून सवलती मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते तसेच नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधिंनी देखील दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ रोजी सवलती मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याची शासनास विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी धनगर समाजातर्फे शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन सदर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याची मागणी केली, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर समाजास आरक्षण देण्याच्या प्रश्नावर आदिवासी विकास संशोधन संस्था (टेरी) आणि टाटा समाज विज्ञान संस्था (टीआयएसएस) यांच्याकडून मागविण्यात आलेले अहवाल शासनास प्राप्त झाले आहे काय,
- (४) असल्यास, अहवालांचे स्वरूप काय आहे व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) असल्यास, सदर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करताना निकष पूर्ण करीत असल्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,
- (६) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) व (२) होय.

(३) व (४) सदर आश्वासनाच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातील धनगर ही भटकी जमात व "Oraon, Dhangad" या अनुसूचित जमातीबाबत अभ्यासपूर्वक संशोधन करून अहवाल पाठविण्याबाबत दिनांक २२ सप्टेंबर, २०१५ च्या पत्रान्वये आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे तसेच संचालक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांना कळविण्यात आलेले आहे.

त्यानुसार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांचेकडून दिनांक ६ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या ई-मेल द्वारे प्रस्ताव प्राप्त झाला. त्यास शासन जापन दिनांक १९ नोव्हेंबर, २०१५ अन्वये मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर संस्थेमार्फत तीन टप्प्यात संशोधनाचे काम करण्यात येणार असून सध्या पहिल्या टप्प्यातील संशोधनाचे काम सुरु आहे.

तर, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी आश्वासनाच्या अनुषंगाने दिनांक २ नोव्हेंबर, २०१५ च्या पत्रान्वये वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर केलेला आहे.

(५), (६) व (७) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विशेषतः मुंबई-पुणे महामार्गावरील टोल बंद करण्याबाबत

(३) * ११२४७ श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या प्रवेशव्दारावरील टोलमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या साडे चार वर्षांत तब्बल ११७६ कोटी रुपयांची कमाई केली असून ५० टक्के रक्कम दरवर्षी टोल आणि वाहनांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता १६ वर्षांच्या या टोलवसुलीच्या ठेक्यात कंपनीस किमान तिप्पट फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई-पुणे महामार्गावर तासाला फक्त ४ वाहने प्रवास करतात अशी माहिती आयआरबीच्या ठेकेदाराने करारनाम्यात दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात एमएसआरडीसी, नॅशनल हायवे अॅथोरिटी आणि मॉनिटर युनिट यांच्या टोल आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे अभ्यासक श्री. संजय शिरोडकर यांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, २१०० कोटी रुपयांच्या बदल्यात मुंबईच्या प्रवेशव्दारावरील पाच टोलनाक्यांवर माहे डिसेंबर, २०१० ते जानेवारी, २०२६ पर्यंत १६ वर्षे टोलवसुलीचा ठेका एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस देण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, मुंबई शहरातील प्रवेश द्वारावर टोल बंद करण्याच्या निर्णयाबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर हलक्या चारचाकी वाहनांवरील टोलबंदी करण्याबाबत शासन निर्णय घेईल असे मा.सार्वजनिक उपक्रम मंत्री महोदयांनी माहे ऑगस्ट-२०१५ मध्ये वा त्यादरम्यान निवेदन केले होते, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, खोटी माहिती देवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करणे तसेच राज्यातील संपूर्ण टोल बंदी करण्यासंदर्भात शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) माहे ऑगस्ट २०१५ अखेर पर्यंत एम.ई.पी. कंत्राटात पथकराद्वारे झालेल्या वसुलीची रक्कम रु. १३६२.५९ कोटी आहे. मुंबईतील पाच प्रवेश पथकर नाक्यांचे सिक्युरिटायझेशन करुन रु. २१०० कोटी इतकी एक रकमी आगाऊ रक्कम भरल्यावर दिनांक १९.११.२०१० पासून १६ वर्षाकरीता सर्व उड्डाणपूल, भुयारीमार्ग इ. यांची देखभाल दुरुस्तीसह OMT कंत्राट मे.एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. मुंबई ठेकेदारास देण्यात आले आहे. १६ वर्षांच्या OMT कंत्राटात होणाऱ्या वसुली व दुरुस्ती देखभाल, कंत्राटदाराच्या कर्जावरील व्याज तसेच त्याचा व्यवहार्य नफा (Reasonable Profit) इत्यादी खर्चाचा हिशोब पाहता १२.६०% अंतर्गत परतावा (I.R.R.) मिळण्याची शक्यता आहे.

(२) नाही. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर दर तासाला सध्या प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या सरासरी १३९४ वाहने आहे.

(३) अशा आशयाचे पत्र शासनास प्राप्त झाले आहे.

(४) मुंबईतील पाच प्रवेश पथकर नाक्यांचे सिक्युरिटायझेशन करणे या प्रकल्पांतर्गत रु.२१०० कोटी इतकी एक रकमी आगाऊ रक्कम पथकर व देखभाल दुरुस्ती कंत्राटदार मे.एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. मुंबई यांनी भरल्यावर दिनांक १९.११.२०१० पासून १६ वर्षाकरीता सर्व उड्डाणपूल, भुयारीमार्ग इ. यांची देखभाल दुरुस्तीसह OMT कंत्राट ठेकेदारास देण्यात आले आहे.

(५) व (६) याप्रकरणी शासनाचे पथकर धोरण व करारनाम्यातील तरतूदी याबाबत सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करणेकरीता शासनाने अतिरिक्त मुख्य सचिव (सा.बां.विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानुसार याबाबत पुढील कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येईल.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शाळा संहितेचे सुधारित प्रारूप मंजूर करणेबाबत

(४) * १२४६९ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७५२२ ला दिनांक २० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शाळा संहितेचे सुधारित प्रारूप मंजूर करणेबाबत शासनाचा विचार पूर्ण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) होय, सद्यस्थितीमध्ये खाजगी स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा संहितेचे काम पूर्ण करून मसुदा अंतिम करण्यात येत आहे.

(३) या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचे अभिप्राय घेण्यात येत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस तसेच राज्यातील वाहतुकीसाठी असुरक्षित असलेल्या घाट रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(५) * १९५४१ श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.रामराव वडकुते, श्री.महादेवराव महाडिक, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आडोशी बोगदा व खंडाळा-बोरघाटामध्ये पावसाळ्यात जुलै-ऑगस्ट, २०१५ मध्ये तीन वेळा दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पावसाळ्यात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रमाणे राज्यातील अनेक घाट-रस्ते अशास्त्रीय पद्धतीने बांधण्यात आले असून नैसर्गिक आपत्ती तसेच अपघातामुळे राज्यातील बहुतांश घाट आणि महामार्ग असुरक्षित बनले असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यातील बहुतांश घाट आणि महामार्ग प्रवासाच्या दृष्टीने असुरक्षित बनलेले असून १२ राष्ट्रीय महामार्ग आणि २९१ राज्य महामार्गावर दरवर्षी सुमारे ३४ हजार लहान मोठे अपघात होत असल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागात असून केंद्र शासनाच्या घाट दुरुस्तीसाठी असलेल्या ४५०० कोटीच्या निधी मधून राज्य शासनाने पाठपुरावा करून राज्यातील घाट दुरुस्ती व दरड कोसळण्याचे प्रकार रोखण्यासाठी तसेच सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) असल्यास, उपरोक्त अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने कोणती आर्थिक मदत दिली तसेच सदर अपघातास कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदार आयआरबी कंपनीवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) असल्यास, या ठिकाणी दरडीचा काही भाग अजूनही कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता तसेच सदर रस्त्यावरील दरड कोसळण्याचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने पावसाळ्याआधीच ठोस यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) अंशतः खरे आहे. या मध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) नाही. तथापि, काही घाट रस्ते नैसर्गिकरित्या दरडी प्रवण/ अपघात प्रवण असल्याचे निदर्शनास आले आहे.

(४) घाट व महामार्गावरील वाहतूक सुरक्षितता उपाययोजना तयार करण्याकरीता कृती आरखडा तयार करण्याचे काम प्रगतीत असून रस्ते दुरुस्ती देखभालीसाठी उपलब्ध होणाऱ्या अनुदानापैकी ५% अनुदानाची रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे.

(५) तीन मयतांच्या वारसांना रुपये ४ लक्ष प्रत्येकी आर्थिक मदत शासनाने केली आहे. सदर घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(६) मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील बोर घाट येथे दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रामध्ये भूभागाचे तांत्रिक संशोधन तजामार्फत करण्यात आले आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करणेकरीता मेकॅफेरी एनव्हायरमेंट सोल्युशन्स प्रा.लि. याचेशी दिनांक २५ सप्टेंबर, २०१५ रोजी रुपये ३३.०० कोटी रक्कमेकरीता करारनामा करून काम वर्ग करण्यात आले आहे. सदर काम सद्यस्थितीत प्रगतीत आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वेठबिगार
म्हणून काम करीत असल्याबाबत**

(६) * १२५९९ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय
आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची व रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकेत्तरांची संख्या किती आहे,

(२) राज्याच्या ५५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक संवर्गात मंजूर पदांची संख्या किती आहे, त्यापैकी किती पदे रिक्त आहेत,

(३) तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना व रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना साधारणपणे दरमहा क्रमशः किती मानधन मिळते,

(४) आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या रिक्त पदांवर गेली १० वर्षे अल्प मानधनावर काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेत्तरांना सेवेत सामावून न घेण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) गेल्या दहा वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या १२८९ असून रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकेत्तरांची संख्या १४२२ इतकी आहे.

(२) राज्याच्या ५५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक संवर्गात मंजूर पदांची संख्या ६९३९ असून त्यापैकी १७१२ पदे रिक्त आहेत.

(३) तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना पुढीलप्रमाणे मानधन दिले जाते.

प्राथमिक शिक्षक पदासाठी	:	अप्रशिक्षित-रुपये १२/- प्रतितास प्रशिक्षित-रुपये १५/-प्रतितास
माध्यमिक शिक्षक पदासाठी	:	अप्रशिक्षित-रुपये ५५/- प्रतितास प्रशिक्षित-रुपये ६२/-प्रतितास
उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी	:	प्रशिक्षित-रुपये ७२/-प्रतितास

त्याचप्रमाणे रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बांधकाम विभागाने प्रमाणित करून दिलेल्या दराप्रमाणे मानधन दिले जाते.

(४) सदर शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात निवडीची कोणतीही पद्धती न पार पाडता केलेल्या असल्याने त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही.

**एटापल्ली (जि.गडचिरोली) आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या
धानाचे पोते पावसाने भिजून खराब झाल्याबाबत**

(७) * ११०८२ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एटापल्ली (जि.गडचिरोली) आदिवासी विकास महामंडळातील सन २०१४-२०१५ या वर्षात खरेदी केलेल्या ३५ लक्ष रुपये किंमतीचे ६ हजार धानाचे पोते पावसाने भिजून खराब झाल्याचे दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली काय, त्यावर काय कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१), (२) व (३) एटापल्ली खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या १५६७७.२० क्विंटल धानापैकी दिनांक ३०.९.२०१५ अखेर पर्यंत १९९.१९ क्विंटल गोदामामध्ये साठविलेला असून ७६२२.१० क्विंटल धानाची भरडाई करून त्यांचा ५१०६.८० क्विंटल तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) सुपूर्त करण्यात आला आहे. या केंद्रावरील पुस्तकी साठ्यानुसार उर्वरित ७८५५.९१ क्विंटल धान स्थानिक ठिकाणी गोदामाची उपलब्धता नसल्याने खुल्या जागेवर ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आला आहे.

भटक्या विमुक्तांना क्रिमीलेअर संज्ञेमधून वगळण्याबाबत

(८) * ११४३६ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ७५९९ ला दिनांक २० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भटक्या विमुक्तांना क्रिमीलेअर संज्ञेमधून वगळण्याबाबत पावसाळी अधिवेशन २०१५ संपल्यानंतर एका महिन्याच्या आत भटक्या विमुक्तांना क्रिमीलेअर मधून वगळण्यात येईल असे आश्वासन मा.सामाजिक न्याय मंत्री यांनी दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भटक्या विमुक्तांना क्रिमीलेअर मधून वगळण्यात यावे असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी देऊन सुध्दा भटक्या विमुक्तांना क्रिमीलेअरमधून वगळण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात येणार आहे काय, तसेच विमुक्तांना क्रिमीलेअरमधून केव्हा वगळण्यात येणार आहे,

(४) याबाबत शासनाचे नेमके धोरण काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) होय.

(३) भटक्या विमुक्तांना क्रिमीलेअर संज्ञेमधून वगळण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आश्रमशाळांना अनुदान न मिळाल्यामुळे
विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय

(९) * ११७०८ श्री.जयंत पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विजय गिरकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्री.कपिल पाटील, श्री.रामराव वडकुते, श्री.सतिश चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.महादेव जानकर, श्री.राहुल नार्वेकर, श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ११०० आश्रमशाळांना मागील सहा महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याची बाब शिक्षक भारती संस्थेने शासनाच्या माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आणली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आश्रमशाळांना खर्चासाठी ३० टक्के आगाऊ रक्कम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दिली जात असताना चालू शैक्षणिक वर्ष सुरु होऊन सहा महिने होऊनही अनुदान वितरीत झाले नाही तसेच शासन दर करारानुसार निविदा काढून पुरवठा दराने साहित्य पुरविले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आश्रमशाळेतील ५ लाख विद्यार्थ्यांना अंडी, दुध, केळी अशा प्रकारचा पौष्टिक आहार, गणवेश व शैक्षणिक साहित्य, विद्यार्थीनींना नॅपकीन व अन्य सुविधा तसेच स्त्री अधीक्षिका, कला-क्रीडा साहित्य, वैद्यकीय सुविधा उपलब्ध न होणे आदी मागण्यांची पूर्तता न झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, आश्रमशाळांना अनुदान देऊन विद्यार्थ्यांना उपरोक्त सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करण्याच्यादृष्टीने शासनाचे धोरण काय आहे व याबाबत शासनाने काय कार्यवाही वा उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) अनुदानित आश्रमशाळेच्या अनुदानासाठी अर्थसंकल्पित निधीच्या ७०% रु. ७४८५.०९ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे.

शासकीय आश्रमशाळेतील सोयीसुविधांसाठी आयुक्तालय स्तरावरून, अपर आयुक्त स्तरावर व प्रकल्प स्तरावरून खरेदी समितीच्या मान्यतेने विविध शैक्षणिक साहित्य व सामुग्री दर करार/निविदा प्रक्रिया करून खरेदी करण्यात येत आहे.

(३) सन २०१५-१६ साठी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मुख्याध्यापक/गृहप्रमुख स्तरावर खरेदी केलेले आहे. गणवेश कापडाची ई-निविदा अंतिम करून दि.७.११.२०१५ रोजी पुरवठा आदेश दिलेले आहेत. नॅपकीन, तेल, साबण, इ. बाबतच्या ई-निविदेच्या प्रक्रीयेस वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. याशिवाय इतर सोयी-सुविधा नियमितपणे देण्यात येत आहेत.

(४) व (५) शासनाने अनुदान वितरीत केलेले आहे. सदर अनुदान अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांचे स्तरावर अनुदानित आश्रमशाळांना वितरीत करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. तसेच शासकीय आश्रमशाळांना विहित सुविधा पुरविण्यात येत आहेत.

राज्यातील तसेच मुंबई उपनगरातील आदिवासी समाजातील ७० टक्के आदिवासींकडे जातीचे दाखले नसल्याबाबत

(१०) * १२७०० श्री.महादेव जानकर, श्री.विजय गिरकर, श्री.गुरुमुख जगवानी, श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील तसेच मुंबई उपनगरातील मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी समाजातील ७० टक्के आदिवासींकडे जातीचे दाखले नसल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परिणामी अशा आदिवासींना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आदिवासींच्या घरोघरी जाऊन त्यांना जातीचे दाखले देण्याबाबतच्या सूचना शासनमार्फत देऊनही बहुतांश आदिवासी हे जातीच्या दाखल्यापासून वंचित राहिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने आदिवासींना जातीचे दाखले मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना करणार आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१), (२) व (३) हे खरे नाही.

शासनाने, "महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० व त्याअंतर्गत महाराष्ट्र

अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २००३ तयार केलेले आहेत. त्यामधील तरतुदीनुसार कागदपत्रांची पूर्तता करणा-या अर्जदारास सक्षम प्राधिका-यांकडून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येते.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भातील गैरप्रकाराच्या
चौकशीकरीता नेमलेल्या समितीच्या अहवालाबाबत**

(११) * १२५२५ श्री.रामराव वडकुते, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.विक्रम काळे, श्री.महादेवराव महाडिक : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या कोटयवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीतील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी तसेच भविष्यात असे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी दि. ३ ऑगस्ट, २०१५ रोजी विशेष चौकशी समिती (एसआरटी) नेमण्याबाबत आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष चौकशी समिती (एसआरटी) नियुक्ती होवून सदरहू समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू अहवालाचे निष्कर्ष काय आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) राज्यातील सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी गृहविभागांतर्गत विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांनी दि. २३.०२.२०१५ रोजीच्या बैठकीत दिले आहेत.

(२) व (३) सदरहू विशेष चौकशी समिती गृह विभागामार्फत अद्याप नियुक्त झालेली नाही.

(४) मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशास अनुसरून विशेष चौकशी पथक स्थापन करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये गृह विभागास कळविण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने दि. ११.०८.२०१५ रोजी गृह विभागामार्फत आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीतील चर्चेनुसार या प्रकरणातील आवश्यक सविस्तर माहिती गृह विभागास उपलब्ध करून देण्यात येत आहे.

**खामगांव (जि.बुलढाणा) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात
नवीन अग्निशमन स्थानकाची स्थापना करणेबाबत**

(१२) * १२५७७ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव (जि.बुलढाणा) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात नवीन अग्निशमन दलाची स्थापना करणेबाबत वारंवार मागणी होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खामगांव येथील मे.गुप्ता ऑईल इंडस्ट्रीजला आग लागल्यामुळे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यासुमारास खामगांव, शेगांव, मलकापूर, जळगांव जामोद, बुलढाणा, अकोला या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या १५० ते २०० गाड्या मागवाव्या लागल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, खामगांव महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात नवीन अग्निशमन दलाची स्थापना करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) सदर, प्रस्ताव मंजूरीसाठी अग्निशमन विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अंधेरी कार्यालयात प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा उद्योग मित्र समितीकडे दि. २७/०७/२००९ रोजी झालेल्या बैठकीत खामगाव औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र स्थापन करण्याबाबतचा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यानुषंगाने खामगाव औद्योगिक संघटनेला अग्निशमन सेवाशुल्क अदा करून संमतीपत्र सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. तथापि, त्यांच्याकडून अद्यापपर्यंत वा इतर उद्योजकांकडून संमती पत्रे महामंडळास प्राप्त झालेली नाहीत.

(२) मे. गुप्ता ऑईल इंडस्ट्रिजला दि. ०१/०५/२०१५ रोजी रात्री आग लागल्यामुळे खामगांव नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाची ३ अग्निशमन वाहने आणि मलकापूर, जळगाव, बुलढाणा, अकोला, नांदुरा व शेगांव नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागांचे प्रत्येकी १ वाहन अशा एकूण ९ अग्निशमन वाहनांनी पाण्यासाठी एकूण १६५ फेऱ्या मारल्या व त्यांना महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला होता.

(३) खामगांव (जि. बुलढाणा) औद्योगिक संघटनेने अग्निशमन सेवा शुल्क अदा करण्याचे संमतीपत्र सादर केल्यास याबाबत महामंडळाकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(४) सध्या खामगांव औद्योगिक क्षेत्रात नवीन अग्निशमन दलाची स्थापना करण्यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अथवा शासनाकडे प्रलंबित नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**आश्रमशाळांना जोडून असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांचे
वेतन अनुदान बंद झाल्याबाबत**

(१३) * ११७५८ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.दत्तात्रय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक ९८९९ ला दिनांक २७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक २६ जून, २००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळांना जोडून असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याचे धोरण आखण्यात आले असून या निर्णयानुसार त्याच शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात मोफत शिक्षण मिळावे यासाठी १०० टक्के अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या ४ वर्षात टप्पाटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याने सदर अनुदान २०१४ पर्यंत मिळत होते, परंतु सद्यःस्थिती या महाविद्यालयांचे वेतन अनुदान बंद झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या राज्यातील तब्बल १४८ महाविद्यालयामधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, शासनांच्या अन्यायकारक धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर संघर्ष समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानात माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू महाविद्यालयातील अनुदान वेतन बंद करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय. अंशतः खरे आहे.

(२) नाही,

शासनाचे अनुदान उपलब्ध होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची आहे. विजाभज प्रवर्गाच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना शासनाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सदरहू पदांना वेतन अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही. तसेच सदरहू आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन २००८-०९ या वर्षापासून परिपोषण अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

(३) होय.

(४) सदरहू विजाभज प्रवर्गाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना अद्याप मान्यता आणि वेतन अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही. मात्र काही संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयांना क्षेत्रीय कार्यालयामार्फत परस्पर वेतन अनुदान मंजूर करण्यात आल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने त्यांचे वेतन अनुदान बंद करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याबाबत

(१४) * ११६७७ श्री.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर-जबलपूर या सात क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित लवादाने अनेक गंभीर आक्षेप घेवूनही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्याला मंजूरी दिली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे परिसरातील कान्हा व पेंच या व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे जीवन धोक्यात येऊन हजारो झाडांची कत्तल होईल असे आक्षेप घेण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर महामार्गाचे काम पुर्णत्वास नेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.७ च्या कि.मी.६५२/०० ते ६८९/०० चौपदरीकरणाच्या कामासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांनी मंजूरी दिली आहे असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नागपूर यांनी कळविले आहे.

(२) होय,

(३) होय,

वन्यजीवांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरिता भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून यांनी सुचविल्याप्रमाणे २ उड्डाणपूल मंजूर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नागपूर यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात विशेषतः नागपूर येथे सामाजिक न्याय विभागामार्फत वसतिगृह बांधण्यासाठी जमीन खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत

(१५) * १२६३० अॅड.जयदेव गायकवाड, श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात विशेषतः नागपूर येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत वसतिगृह बांधकाम आणि जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे निवेदन मा.मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना अपंग कार्यशाळा संलग्न वसतिगृह कर्मचारी संघटना, नागपूर यांनी दिनांक २४ सप्टेंबर, २०१५ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीक विमा
रक्कम वाटपात झालेल्या गैरव्यवहाराबाबत**

(१६) * ११८२६ श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे,
श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) भारतीय विमा कंपनी, मुंबई यांनी दिनांक ११ जून, २०१५ रोजी बीड
जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला रुपये २५१ कोटी पीक विमा रक्कम पात्र शेतकऱ्यांना
वाटप करण्यासाठी दिली आणि ही रक्कम पंधरा दिवसांत वाटप करून उपयोगिता
प्रमाणपत्र सादर करण्यास कळविले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बीड जिल्हा बँकेने पीक विमा रक्कम बेकायदेशीररित्या इतर बँकेत
गुंतवणुक केल्याबाबत विभागीय सहनिबंधक (लेखापरिक्षण) औरंगाबाद यांनी याबाबत
चौकशी करून त्यांचा अहवाल दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी सहकार आयुक्त, पुणे
यांना सादर केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अहवालातील मुद्द्यांसंदर्भात लोकप्रतिनिधी यांनी घेतलेल्या
आक्षेपाबाबत फेर चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय
सहनिबंधक, लातूर यांनी चौकशी अधिकारी यांना दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी
दिले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, जिल्हा बँकेने पीक विम्याची रक्कम वाटपास केलेला अक्षम्य विलंब,
निधीचे गैरविनियोजन, चौकशी अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बाबींचे केलेले समर्थन
यासंदर्भात दोषीविरुद्ध शासन कोणती कारवाई करणार आहे,

(५) असल्यास, लोकप्रतिनिधींनी दिनांक २८ सप्टेंबर, २०१५ रोजी शासनाकडे केलेल्या
लेखी तक्रारी संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे,

(२) होय, हे खरे आहे,

- (३) होय, हे खरे आहे,
- (४) रक्कम वाटपास विलंब व निधीचे गैरविनियोजन याबाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत आवश्यकता असल्यास फेरचौकशी करावी असे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद (लेखापरिक्षण) यांना आदेश दिले आहेत. फेरचौकशीअंती याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.
- (५) सदरील तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद (लेखापरिक्षण) यांना आवश्यकता वाटल्यास सदर प्रकरणाची फेरचौकशी करून अहवाल सादर करणेबाबत कळविले आहे. त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद व नागपूर येथील रमाई आवास योजने अंतर्गत
घरकुलांची कामे पुर्ण करण्याबाबत**

- (१७) * ११८०२ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) औरंगाबाद महानगरपालिकेला रमाई आवास योजनेसाठी मिळालेले रुपये ३४ कोटी तीन महिन्यात खर्च न केल्यास सदर निधी परत सामाजिक न्याय विभाग परत घेणार असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले तसेच नागपूर येथे रमाई घरकुल योजनेत घरकुल देण्यासाठी ९८ हजार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून आतापर्यंत केवळ ६१६ लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यापुर्वी औरंगाबादमधील सदर योजनेस रुपये २७ कोटी अनुदान मिळाले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे सदर योजना रखडल्याने रक्कम महानगरपालिका खर्च करू शकली नाही व ते अनुदान परत गेले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, औरंगाबाद शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार १५००० कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे निदर्शनास आले असून उपरोक्त निधीतून सार्वजनिक शौचालये बांधण्याबाबत शासन विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरील योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता यावा म्हणून एपीएल आणि बीपीएलधारक नागरीकांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

- (५) असल्यास, सदर योजना प्राधान्याने राबविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) सदर निधी रमाई आवास योजनेचा नाही. महानगरपालिकेच्या वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेअंतर्गत शौचालय बांधण्याची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत चालू आहे.

(४) रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सर्वेक्षण प्रक्रियेची कार्यवाही चालू आहे.

(५) बीपीएल धारक नागरिकांची घरकुलांकरीता निवड करण्याकरीता सर्वेक्षण प्रक्रिया चालू आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेत सहभागी होण्याकरीता त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त
 मुली व मुलांकरिता स्वतंत्र वसतिगृहे उभारण्याबाबत**

(१८) * १२२९० श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शासनाने मुलींकरिता स्वतंत्र ५० व मुलांसाठी १२५ वसतिगृहे बांधण्याचा निर्णय माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घेतला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वसतिगृहे कोणकोणत्या शहरात बांधण्यात येणार आहे व यासाठी किती खर्च येणार आहे,

(३) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अंशतः खरे आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्ताने राज्यात किमान ५० तालुकास्तरावर मुलींसाठी ५० वसतीगृह बांधण्यास दि. ९/१०/२०१५ च्या शासन निर्णयान्वये तत्त्वतः मान्यता दिलेली आहे.

(२) व (३) प्रस्तुत प्रकरणी कार्यवाही प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विदर्भातील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना
६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणे व सदर महाविद्यालये
उच्च व तंत्र विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत**

(१९) * ११०५८ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : तारांकित प्रश्न क्रमांक ७९४८ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भातः सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक न्याय विभागांतर्गत येत असलेल्या विदर्भातील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर दिले जात नाही व ६ व्या वेतन आयोगाची दिनांक १ जानेवारी, २००६ ते दिनांक ३१ मार्च, २०१० पर्यंतची थकबाकीची रक्कम केवळ २५ टक्के अदा करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयातील प्राध्यापकांना वरील थकबाकीची रक्कम १०० टक्के अदा करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विदर्भातील ३२ प्राध्यापकांनी सदर अन्यायाविरोधात थकबाकीसाठी मा. न्यायालयात प्रकरण दाखल केले, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच समाजकार्य महाविद्यालये सामाजिक न्याय विभागाकडून काढून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, विदर्भातील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांची थकबाकीची रक्कम देण्याबाबत आणि ही महाविद्यालये उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

(३) होय.

(४) होय.

(५) व (६) राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. समाजकार्य महाविद्यालये उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत न करता सदरहू महाविद्यालये पूर्वीप्रमाणेच या विभागाने चालविण्याची बाब विचाराधीन आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात

येणाऱ्या शिष्यवृत्तीत झालेला गैरव्यवहार

(२०) * १२७२१ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : तारांकित प्रश्न क्रमांक १०२५६ ला दिनांक २७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत पुण्यातील मास्टेक कंपनीची कर्मचारी सारिका काळे व इतर सुमारे ३२ कर्मचाऱ्यांनी हेराफेरी करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे माहे जून, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) होय.

(३) पुण्यातील मास्टेक कंपनीची तत्कालीन कर्मचारी (कु.सारिका दत्तात्रय काळे) हीने शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन प्रणालीमधील विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये बिगर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे घालून संगणक प्रणालीचा गैरवापर करून खोटे दस्तावेज तयार करून सरकारी रकमेचा अपहार केला आहे.

सदर अपहारात जबाबदार असलेल्या व्यक्तींवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार पोलीसांनी संबंधितांना अटक केली असून पुढील तपास पोलीसांकडून सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नगर जिल्ह्यातील राजाराम भापकर यांनी स्वखर्चाने
तयार केलेल्या रस्त्याला अधिकृत दर्जा देण्याबाबत**

(२१) * १२४३४ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नगर जिल्ह्यातील राजाराम भापकर यांनी स्वखर्चाने तयार केलेल्या रस्त्याला अधिकृत दर्जा मिळाला नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सामाजिक जाणिवेतून समाजासमोर आदर्श ठेवलेल्या भापकर यांच्या कामाची दखल घेवून सदर रस्त्याला अधिकृत दर्जा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

राजाराम भापकर यांनी खालील रस्त्यांचा घाटातील चढ उतारांचा काही भाग स्वखर्चाने तयार केला आहे तदनंतर त्या रस्त्यांना रस्ते विकास योजना २००१-२०२१ मध्ये खालील प्रमाणे दर्जा प्राप्त झालेला आहे.

१) चौधरवाडी ते गुंडेगाव रस्ता कि.मी. ०/०० ते २/५०० (ग्रा.मा.१०४) ता.नगर

२) गुंडेगांव कोथुळ तालुका हद्द ०/०० ते ७/५०० (इ.जि.मा.१२८) ता.नगर

३) कोळगांव चौधरवाडी रस्ता कि.मी ०/०० ते ६/०० (ग्रा.मा.१२) ता.श्रीगोंदा

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत झालेला गैरव्यवहार

(२२) * १११४५ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत ११ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आदिवासी मुलांच्या शिष्यवृत्तीचे चुकीच्या पध्दतीने संस्था व व्यक्तींना वाटप केल्यावरून प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या संस्था व संबंधित व्यक्तींवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) अंशतः खरे आहे.

लोकसंघर्ष मार्चा, तळोदा यांनी माहे जुलै, २०१५ मध्ये प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे केलेल्या आंदोलनात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाव्दारे तळोदा प्रकल्प कार्यालयातील शिष्यवृत्ती गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यात आली.सदरहू चौकशी दरम्यान शिष्यवृत्तीच्या एकूण रुपये ८,७९,३७,०५०/ इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.

- (२) सदर प्रकरणी प्रकल्प अधिकारी, तळोदा व संबंधित कनिष्ठ लिपीक यांना निलंबित करण्यात आले आहे.
- (३) तळोदा, जि.नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणी संबंधित शिक्षण संस्था व प्रकल्प कार्यालयातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन, तळोदा जि.नंदुरबार येथे पहिली खबर (F.I.R.) क्रमांक ७०/२०१५ दिनांक ५.१०.२०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील एलफिन्स्टन पुलाखालील जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महानगरपालिकेच्या परवानगीविना इंडिया बुल्स या खासगी कंपनीला दिल्याबाबत

(२३) * ११९२८ श्री.विजय गिरकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम

(सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील एलफिन्स्टन पुलाखालील जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महानगरपालिकेच्या परवानगी विना इंडिया बुल्स या खासगी कंपनीला दिल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्या पुलाखाली तेथील रहिवाशी त्यांच्या गाड्या पार्क करत असून इंडिया बुल्स कंपनीने अचानक तेथे पत्रे ठोकून ती जागा ताब्यात घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर पुलाखालची जागा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला एक रुपये भाड्याने दिली असताना त्या जागेवर महामंडळाचा अधिकार नसतानाही इंडिया बुल्स सोबत सन २०१५ मध्ये ६५ लाख रुपयांचा करार केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आली आहे काय, चौकशीनुसार दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) हे खरे नाही.

प्रश्नाधीन उड्डाणपुल हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेला असून, बृहन्मुंबईतील महामंडळाने बांधलेल्या उड्डाणपुलांकरीता शासनाने महामंडळास "उद्योजक म्हणून घोषित केलेले आहे. उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा मुंबई महानगर पालिकेच्या रस्त्यावर असले तरी, उड्डाणपुलाखालील जागेचा व्यापारी तत्त्वावर वापर करण्याचा व जाहिरीतीद्वारे उत्पन्न घेण्याचा अधिकार महामंडळास देण्यात आला आहे. त्यामुळे मे.स्टोअर वन रिटेल इंडिया लि कंपनीला सुशोभिकरणासाठी जागा देण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(२) व (३) स्थानिक रहिवाश्यांना त्यांच्या इमारतीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने, उड्डाणपुलाखाली पार्किंग करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि. १४.०९.२०१५ च्या निवेदनाद्वारे महामंडळास केली होती. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उड्डाणपुलाखालील पार्किंग बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय महामंडळाने घेतला असून अशाच प्रकारचा आदेश मा.उच्च

न्यायालयाने सुध्दा पारीत केला असल्याने सदर निवेदनाचा महामंडळाने विचार केलेला नाही.

तसेच उड्डाणपुलाखालील जागेचा व्यापारी तत्त्वावर वापर करणे व जाहिरातीद्वारे उत्पन्न घेण्याबाबत महामंडळास देण्यात आलेल्या अधिकारानुसार, प्रश्नाधीन उड्डाणपुलाखालील जागा मे.स्टेअर वन रिटेल इंडिया लिमिटेड या कंपनीस फक्त सुशोभिकरणासाठी, विहित कार्यपध्दती अवलंबून व विहित अटी शर्तीवर ११ वर्षांच्या कालावधीकरीता रु. ६१ लाख एवढ्या एकरकमी आगाऊ मोबदला रकमेवर दि. ०७.०१.२०१५ च्या करारनाम्याने देण्यात आली आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कांद्यांच्या दरात होणारी वाढ रोखण्यासाठी
 इतर राज्यातून कांदा आयात करण्याबाबत**

(२४) * १२१५४ श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकर, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कांद्यांच्या दरात माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात कांदा मिळावा यासाठी इतर राज्यातून कांदा आयात करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने प्रसारीत केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील कांद्यांच्या ग्राहकांसाठीच्या दरात वाढ झाल्याचे निदर्शनास येते.

(२) सप्टेंबर, २०१५ पासून खरीप कांद्याचे पिक बाजारात विक्रीसाठी आल्याने सप्टेंबर पासून कांद्याचे दर कमी होत गेले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून इतर राज्यातून कांदा खरेदी करून त्याची राज्यात विक्री करण्याबाबत धोरण अवलंबविण्यात आले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अंधेरी (मुंबई) येथील सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट
प्रमाणपत्र सादर करून केलेला गैरव्यवहार**

(२५) * ११९५६ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी (मुंबई) येथील सार्वजनिक बांधकाम विभागात बांधकाम साहित्याच्या दर्जाबाबतची बनावट प्रमाणपत्र सादर करून अधिकारी व ठेकेदारांनी मिळून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एखाद्या कामाचे कंत्राट दिल्यानंतर त्या कामासाठी वापरण्यात येणा-या बांधकाम साहित्याच्या दर्जाची तपासणी करून प्रमाणपत्र देणे बंधनकारक असतांनाही अंधेरी विभागात अशी कोणतीही चाचणी न करता सर्रास बनावट प्रमाणपत्र जोडून कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदारांनी सादर केली आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) तदनुसार अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गैरव्यवहार करणा-या दोषी अभियंत्यांना निलंबित करण्याचा तसेच दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

महालेखापाल यांनी निदर्शनास आणून दिलेल्या २५ कामांच्या यादीनुसार शासनाचे चाचणी शुल्काचे रुपये १,१४,२५०/- इतक्या रक्कमेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(३) अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांनी शासनास अहवाल सादर केला असून २५ कामांचे चाचणी अहवाल बनावट असल्याचे व त्यामुळे शासनाचे चाचणी शुल्काचे रुपये १,१४,२५०/- चे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(४) होय, याबाबत १९ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले असून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शेतकऱ्यांच्या बटाटा कडता कपातीचा प्रश्न १५ वर्षे पासून प्रलंबित असल्याबाबत

(२६) * १२०४५ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटाच्या कडता कपातीची ३५ कोटी रुपयांची थकबाकी व्यापाऱ्याकडे शिल्लक असून, १५ वर्षे पाठपुराव्यानंतरही शेतकऱ्यांना सदर रक्कम मिळालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बाजार समितीने पैसे वसुलीसाठी पाठविलेल्या नोटीसला पणन संचालकांनी स्थगिती दिल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, पणन संचालक व मा.पणन मंत्री यांचेकडे केलेल्या अपिलात शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यात यावी असा आदेश होऊनही अद्याप शेतकऱ्यांना सदर रक्कम मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी तसेच व्यापारीकडून शेतकऱ्यांच्या मालामधून होणाऱ्या बेकायदेशीर कडता कपातीबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) नाही. नोटीस मिळालेल्या व्यापाऱ्यांनी पणन संचालक, पुणे यांचेकडे केलेल्या अपीलावर सुनावणी होऊन दिनांक ३०.५.२०१५ च्या आदेशान्वये नोटीस रद्दबातल केलेल्या आहेत.

(३) नाही. मा.मंत्री (पणन) यांचेकडे दाखल असलेल्या अपीलावर सुनावणी सुरु असून अद्याप निर्णय झालेला नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मंत्रालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी रुपये २१५ कोटी
खर्च होऊनही कामे अपूर्ण असल्याबाबत

(२७) * १२२०० श्री.नरेंद्र पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : तारांकित प्रश्न क्रमांक ३१४० ला दिनांक १३ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंत्रालयातील मा.मुख्यमंत्री कार्यालयातील सुमारे ५० फुट लांबीचे छत (फॉल सिलींग) अचानक कोसळल्याने मंत्रालय नुतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मंत्रालयाला लागलेल्या आगीत मंत्रालयाचे प्रचंड नुकसान झाल्याने इमारतीच्या नुतनीकरणासाठी रुपये २१५ कोटी खर्च करून या इमारतीचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत कोणकोणती कामे अपूर्ण असल्याचे आढळून आले व सदर कामे ठेकेदारांकडून करून घेणेबाबत तसेच मंत्रालयातील कामे पूर्ण करण्यास विलंब लावणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही. मंत्रालय मुख्य इमारतीमधील मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयातील आभासी छताचा (Gypsum false ceiling) काही भाग (अंदाजे ४ ते ५ चौ.मी. म्हणजेच ५० चौ.फूट) सरकले असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) हे खरे नाही. मंत्रालय मुख्य इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, सदर कामावर आतापर्यंत रु.२१५.३० कोटी इतका खर्च झाला आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील ऊस गाळप बंदी रोखण्याबाबत

(२८) * ११४०४ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाड्यातील २७ खाजगी आणि २५ सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून दरवर्षी साखर, वीज, इथेनॉलचे उत्पादन तसेच वाहतूक, तोडणी, शेतकऱ्यांची बिले यापोटी तब्बल रुपये २४ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते, परंतु शासनाने गाळपावरच बंदी घातली असल्याने दुष्काळात पडलेल्या मराठवाड्यावर अधिकच बिकट संकट उभे राहिले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऊस गाळपावर बंदी केल्यास रुपये १५ हजार कोटींची उलाढाल थांबणार असून बँकामधून होणाऱ्या रुपये २४ हजार कोटींच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ऊस गाळप बंदी रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही. शासनाने ऊस गाळपावर बंदी घातलेली नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात स्टील उद्योग उभारणीसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत

(२९) * १११८१ श्री.राजेंद्र मुळक, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील स्टील उद्योगात ५० टक्क्यापेक्षा जास्त मागणी घटल्याने सुमारे ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उद्योगाची उभारणी करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलादाच्या किंमती सन २००३ पासून खालावल्या असल्याने राज्यातील स्टील कंपन्यांचे उत्पादन घटले असल्याने त्या अडचणीत आल्याची बाब स्टील रि रोलर्स असोशिएशनने दि. १८/११/२०१५ च्या निवेदनाव्युये शासनास सादर केली आहे.

(२) प्रस्तूत स्टील उद्योगाच्या अडचणी ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक बाबीमुळे प्रभावित असल्याने त्या राज्य शासनाच्या नियंत्रणाबाहेर आहेत. तथापि, स्टील उद्योगाला राज्यांतर्गत स्तरावर संरक्षण देण्यासाठी प्रवेश कर लादण्यात आला आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातील स्टील महाराष्ट्रात येण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे. तसेच उद्योग क्षेत्रात एक खिडकी योजना, सामुहिक प्रोत्साहन योजना द्वारे चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अंध, मतिमंद, अस्थिव्यंग व मुकबधीर या प्रवर्गाच्या
अपंग शाळांतील शारिरीक शिक्षक निदेशकांना बी.एड. समकक्ष
(बी.पी.एड) पदाला वेतनश्रेणी लागू करण्याबाबत**

(३०) * १२३९७ श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ७६८९ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अंध, मतिमंद, अस्थिव्यंग व मुकबधीर या प्रवर्गाच्या अपंग शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण देण्याचे काम करीत असलेल्या शारिरीक शिक्षक निदेशका यांना बी.एड. समकक्ष पदाला (बी.पी.एड.) वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल आयुक्त अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनाकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने या अहवालावर काय निर्णय घेतला आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून
नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत**

(३१) * ११७६५ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे तसेच कर्जाचे पुनर्गठन करणे याबाबतीत जिल्ह्यातील बँकांनी निधीची अडचण, कर्मचाऱ्यांची कमतरता, तांत्रिक अडचणी दाखवित शेतकऱ्यांना वंचित ठेवित असल्याने जिल्ह्यातील शेतकरी, संघटना व विविध राजकीय पक्ष यांनी आंदोलन व लेखी निवेदने देऊन माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाचे लक्ष वेधले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नवीन पीक कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी शासनातर्फे जिल्हा प्रशासन व बँकांना आदेश देण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज व कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात येत आहे आणि किती मुदतीत सदरील उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) पालकमंत्री, परभणी यांचे अध्यक्षतेखालील खरीप सभा दिनांक १०.०७.२०१५ व दिनांक १६.०८.२०१५ सहकार आयुक्त यांचे पत्र दिनांक ०५.०६.२०१५, जिल्हाधिकारी, परभणी यांच्या अध्यक्षतेखालील खरीप सभा दिनांक २२.०५.२०१५ तसेच डी.एल.सी.सी. सभा दिनांक १५.१०.२०१५ मध्ये सर्व बँकांना शेतकऱ्यांना १०० टक्के पीककर्ज पुरवठा/खरीप पीक कर्जाचे पुनर्गठन/नवीन कर्ज पुरवठा त्वरीत करण्याबाबत आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. जिल्ह्यासाठी दिलेले खरीप २०१५ हंगामाचे उद्दिष्ट १०४.९९% इतके साध्य केले आहे. खरीप पीक कर्जाचे राष्ट्रीयकृत बँका व महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत अनुक्रमे ३०२६८ व ६२५१ (एकूण ३६,५१९) शेतकऱ्यांच्या अनुक्रमे २७८.२५ कोटी व ३५.७५ कोटी (एकूण ३१४.०० कोटी) कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासींचा विकास व न्याय हक्कांचे रक्षण करण्यासाठी
परिषदेची स्थापना करण्याबाबत**

(३२) * ११२११ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासींचा विकास व न्याय हक्कांचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक तरतूदीनुसार अस्तित्वात असलेल्या आदिवासी सल्लागार परिषदेची गेल्या दहा महिन्यात स्थापना करण्यात आली नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिषदेची स्थापना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करणेबाबतची कार्यवाही चालू आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत

(३३) * ११९०१ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५८२ ला दिनांक २७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आधार म्हणून उत्तरप्रदेश, कर्नाटक, केरळ, गोवा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी ९ राज्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना रुपये २०००/- पेन्शन योजना सेवा सुरु करावी व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे अशा आशयाचे निवेदन राज्यातील शेतकऱ्यांकडून मा.राज्यपाल महोदयांना सादर केले असल्याचे दिनांक २६ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरु करावी या मागणीसाठी गेल्या ४ वर्षांपासून राजकीय पक्षांकडून शासनाकडे आग्रही मागणी करण्यात येत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकारणी शासनाची काय भूमिका आहे व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, अशा आशयाचे निवेदन मार्च, २०१५ मध्ये मा.राज्यपाल महोदयांना सादर करण्यात आलेले आहे.

(२) होय, अशा प्रकारची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे.

(३) राज्यातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरु करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

**दिघा (जि.ठाणे) परिसरातील ९४ अनधिकृत
इमारतीतील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत**

(३४) * ११९९५ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिघा (जि.ठाणे) परिसरामध्ये ९४ अनधिकृत इमारती मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एमआयडीसीने पाडण्यास सुरुवात केल्याने शेकडो लोकांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होवून रहिवाशांमध्ये संताप वाढला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील अतिक्रमणास १५ वर्षांपासून संरक्षण दिल्याने अतिक्रमण वाढत गेल्यामुळे यास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यास तसेच विस्थापितांना त्वरीत निवारा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) मा. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील ९० अनधिकृत इमारती निष्कासित करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार निष्कासनाची कार्यवाही करण्यात येत आहे.

(२) दिघा (जिल्हा ठाणे) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात सुमारे १५ एकर जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी ६ एकर सरकारी क्षेत्रात अतिक्रमण करून बहुमजली इमारती बांधण्यात आल्या होत्या. तसेच सन २०११ मध्ये ६ एकर इतके सरकारी क्षेत्र शासनाकडून महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. तर काही सरकारी क्षेत्र अद्याप शासनाकडून महामंडळाकडे हस्तांतरित होणे बाकी आहे. काही क्षेत्रात सिडको व खाजगी जमिनी यांच्यामध्ये

पॉकेट्सच्या स्वरूपात विखूरलेल्या असल्यामूळे भूखंडाचे आरेखन करून उद्योजकांना भूखंडाचे वाटप करता येणे शक्य झाले नाही. अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाची मदत घेवून महामंडळाकडून वेळोवेळी निष्कासनाची कारवाई करण्यात येते.

अनधिकृत इमारतींचे निष्कासन केल्यानंतर विस्थापित झालेल्यांना निवारा उपलब्ध करण्याचे शासनाचे सध्या कोणतेही धोरण नाही.

(३) सदर प्रश्न उद्भवत नाही.

सांगोला (जि.सोलापूर) तालुक्यातील मुख्य मार्गावरील पुलांची

तसेच पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीबाबत

(३५) * ११३६६ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगोला (जि.सोलापूर) तालुक्यातील मुख्य मार्गावरील काही ठिकाणी पुलांची तर बहुतांशी पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुवस्था झाली असून या ठिकाणी पुलांवरून अपघात होऊन अनेक वाहने खाली पडलेली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्ती संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या मुख्य मार्गामध्ये रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६, इंदापूर-सांगोला राज्य मार्ग क्र. १२५ व सांगोला-पंढरपूर राज्य मार्ग क्र.२१० यांचा समावेश होतो. सदर मार्गावर पुलांनजिक काही किरकोळ अपघात झालेले आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) सदरील मार्गापैकी रत्नागिरी-सोलापूर रा.म.क्र.१६६ या मार्गावर हतीद, वाटंबरे, वाढेगाव या पुलांसह एकूण ६ पुलांचे कठडे क्षतिग्रस्त झाले आहेत. उपरोक्त ६ पुलांचे

नव्याने दुरुसती करण्याचे नियोजन आहे. तथापि सदयस्थितीत अपघात टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून तुटलेले कठडे व रेलिंगच्या ठिकाणी बॅरिकेडस उभारण्यात आलेले आहेत तसेच पुलांच्या दोन्ही बाजूंस यासंबंधी सूचनाफलक लावण्यात आलेले आहेत.

सांगोला तालुक्यातील इंदापूर-सांगोला राज्यमार्ग क्र.१२५ व सांगोला-पंढरपूर राज्यमार्ग क्र.२१० या रस्त्यावरील काही पुलांचे कठडे वाहनांच्या धडकेमुळे क्षतिग्रस्त झाले आहेत तर काही ठिकाणी पुलांचे रेलींग क्षतिग्रस्त झालेले आहेत. सदयस्थितीत तातडीची उपाययोजना म्हणून या मार्गावरील पुलांचे क्षतिग्रस्त गार्डस्टोन, संरक्षक कठडे तातडीने दुरुस्त करण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी
निधीची तरतूद करण्याबाबत**

(३६) * १२३५४ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी हडपसरमधील महमदवाडी येथे तीन वर्षापूर्वी पाच गुंठे जागा शासनाने खरेदी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने प्रत्यक्षात वसतीगृहाच्या इमारतीसाठी निधीची तरतूद केली नसल्याने अद्यापपर्यंत इमारतीचे काम होवू शकले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, इमारतीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, पुणे (क्षमता १०००) येथील इमारत बांधकामाकरिता महमदवाडी येथे ९३ आर जागा खरेदी केली आहे.

(२) प्रस्तुत वसतीगृहाच्या इमारत बांधकामाचे रू.३०.४८ कोटीचे अंदाजपत्रक आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास दि.०८.०४.२०१३ रोजी प्राप्त झाले होते. सदर अंदाजपत्रक रू.५.०० कोटीपेक्षा अधिक असल्याने

मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तर समितीच्या मान्यतेसाठी सादर केले असता, विभागाचे सन २०१३-१४ या वर्षाचे वसतीगृह बांधकामाचे दायित्व जास्त असल्याने सदर प्रस्तावावर उपलब्ध तरतूदीचा आढावा घेऊन प्रस्ताव फेरसादर करावा, असा निर्णय समितीने दिला.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात वसतीगृह बांधकामाचे दायित्व कमी असल्याने शासनाच्या दि.१४.१०.२०१५ रोजीच्या पत्रान्वये सदर अंदाजपत्रक सुधारीत दरसूचीप्रमाणे सादर करण्याबाबत, आयुक्त, आदिवासी विकास यांना कळविण्यात आलेले आहे.

सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रस्तुत अंदाजपत्रक सचिव समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाजवी दराची (एफ.आर.पी.) पूर्ण रक्कम देण्याबाबत

(३७) * ११२७६ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील १७८ पैकी ८ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाजवी दराची पूर्ण रक्कम (एफ.आर.पी.) दिली असून चार कारखान्यांकडून प्रत्येकी सुमारे ५० लाख रुपये देणे बाकी आहे, त्यामुळे हंगाम संपल्यानंतरही १६४ साखर कारखान्यांनी सुमारे १८ ते १९ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही रक्कम दिली नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून वाजवी दराची पूर्ण रक्कम मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) माहे ऑगस्ट, २०१५ अखेर सन २०१४-१५ चा गाळप हंगाम घेतलेल्या १७८ पैकी १७ साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे संपूर्ण ऊस देयके शेतकऱ्यांना अदा केली होती व उर्वरित १६१ कारखान्यांकडे FRP प्रमाणे रुपये २९०५.६४ कोटी देयके थकित होती.

सन २०१४-१५ चा हंगाम संपल्यावर दिनांक १५/११/२०१५ अखेर ९१ साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे संपूर्ण ऊस देयके अदा केली असून ८७ कारखान्यांकडे रु.७३९.१७ कोटी ऊस देयके थकित आहेत.

(२) हंगाम २०१४-१५ मध्ये गाळप घेतलेल्या कारखान्यांना FRP प्रमाणे दर अदा करणेसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत खालील प्रमाणे मदत करण्यात आली आहे.

१. राज्य शासनाने सन २०१४-१५ च्या हंगामामधील ऊस खरेदी कर माफ केलेला आहे.
२. केंद्र शासनाने दिनांक २७.२.२०१५ च्या अधिसूचनेनुसार १४ लाख मे.टन कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी प्र.मे.टन रु.४०००/- प्रमाणे अनुदानाचा निर्णय घेतला आहे व राज्य शासनाने रुपये १०००/- प्रमाणे निर्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
३. केंद्र शासनाने सन २०१४-१५ साठी दि.२३.०६.२०१५ अन्वये रु.६०००/- कोटीचे पॅकेज जाहीर केलेले असून त्यामधून राज्यातील कारखान्यांना अंदाजे रु.२०२२.५९ कोटी मिळणे अपेक्षित आहे.
४. सदर मंजूर होणाऱ्या कर्ज रकमेवर १०% प्रमाणे होणाऱ्या पहिल्या वर्षाच्या व्याजाचा भार केंद्र शासन व पुढील ४ वर्षांचे व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
५. सन २०१४-१५ मध्ये हंगाम घेतलेले परंतु सन २०१३-१४ मध्ये बंद असलेले २२ कारखान्यांनाही सदर योजनेप्रमाणे लाभ होणेसाठी कर्ज योजना राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.
६. प्रश्न उद्भवत नाही.

कराड-तासगांव (जि.सातारा) मार्गावरील कार्वे येथील कृष्णा पुलाच्या दुरुस्तीबाबत

(३८) * ११४८७ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कराड-तासगांव (जि.सातारा) मार्गावर कार्वे येथील कृष्णा पुलाच्या स्लॅबच्या एक्सपान्शन जॉईन्ट असलेल्या ठिकाणी भगदाड पडले असून याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात वाहतूकीस धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

खंडाळा-कोरेगाव-कराड-सांगली-शिरोळ या राज्य मार्ग १४२ रस्त्यावर कार्वे येथे कि.मी.११०/० वर कृष्णा नदीवर कार्वे पुल आहे. सदर पुल आठ गाळ्याचा असून त्यामध्ये एकसपांशन जॉइंट असलेल्या ठिकाणी भगदाड पडलेले नसून एकसपांशन जॉइंट वरील डांबराचा थर अधिक वर्दळीमुळे निघाला होता.

(२) सद्यस्थितीत एकसपांशन जॉइंट वरील डांबरी थर निघालेल्या ठिकाणी नव्याने डांबरीकरण करून दुरुस्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पैठण-औरंगाबाद (जि.औरंगाबाद) रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत

(३९) * ११५५१ श्री.सुभाष झांबड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक २५९ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेला औरंगाबाद जिल्हा आणि पर्यटन व औद्योगिक वसाहतीने नटलेला तालुका म्हणून पैठणची ओळख असून पैठण ते औरंगाबाद हे ५० कि.मी. चे अंतर असलेला रस्ता जिल्हा व तालुका यांना जोडणारा असून या रस्त्याच्या चौपदरीकरणास सन २००४ मध्ये मिळालेल्या मंजूरीनुसार या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन सन २०१४ मध्ये वा त्यासुमारास झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पैठण-औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

(२) सदर प्रस्तावाच्या निविदा रद्द करण्यात आल्या असून सुधारीत प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याच्या सूचना मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद यांना दिनांक ३/१०/२०१५ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भोकर (जि.नांदेड) शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत

(४०) * ११३५२ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सच्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भोकर (जि.नांदेड) शहरातील बाह्यवळण रस्त्याला एका वर्षातच जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरुवस्था झाली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे अंशतः खरे आहे.

- (२) भोकर (जि.नांदेड) बाह्यवळण रस्त्याचे काम सन २०१४ मध्ये पूर्ण झाले असून या कामाचा दोषदायित्व कालावधी अद्याप संपुष्टात आलेला नसल्याने खड्डे तात्काळ भरणेबाबत संबंधित ठेकेदार यांना नोटीस देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने संबंधित ठेकेदार यांनी सदरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी खेळाडूंनाठी त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे स्वतंत्र क्रीडा अकादमी उभारणीच्या प्रस्तावाबाबत

(४१) * १२६७२ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८०४१ ला दिनांक २७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आदिवासी खेळाडूंच्या क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे स्वतंत्र क्रीडा अकादमी उभारण्यात येणार असल्याचे निवेदन मा.आदिवासी विकास मंत्री यांनी दिनांक १६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यानुषंगाने कोणता निर्णय घेण्यात आला व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, प्रस्तुत क्रीडा अकादमी केव्हापर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

- (२) व (३) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त नसल्याने त्यानुषंगाने कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्ह्यात रेशीम प्रशिक्षणात रेशीम विकास अधिकाऱ्याने अभ्यास
दौऱ्याची बनावट देयक देऊन केलेला अपहार**

(४२) * १२२८४ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्ह्यात रेशीम प्रशिक्षणात रेशीम विकास अधिकाऱ्याने अपहार केल्याचे तसेच अभ्यास दौऱ्याची बनावट देयके काढल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही, तथापि तशी तक्रार जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे प्राप्त झाली होती. तसेच त्या स्वरूपाची बातमी दे. पुण्यनगरी मध्ये प्रसिध्द झाली होती.

(२) व (३) याबाबत रेशीम संचालनालय, नागपूर यांनी चौकशी केली असून तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.

(४) विलंब झालेला नाही.

शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वसतीगृहे उभारण्याबाबत

(४३) * १२०७७ श्री.ख्वाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र जैन, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात मात्र वसतीगृहाची क्षमता केवळ ११ हजार असल्याने सुमारे दीड लाख विद्यार्थी भाड्याच्या घरात राहत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार विद्यार्थी संख्या विचारात घेवून वसतीगृहे उभारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्याबाबत

(४४) * ११००३ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार :

सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण ८२ शाखांपैकी ५० शाखा तोट्यात सुरु असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर बँकेच्या कर्जामध्ये अनियमितता आढळल्यामुळे बँकेवर सहकार विभागातर्फे कलम ८३ ची कारवाई सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, सदर बँकेच्या ५० शाखा तोट्यामध्ये सुरु असताना बँकेला सहकार विभागामार्फत नविन पदभरती करिता परवानगी देण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, सदर पदभरती करिता देण्यात आलेली परवानगी रद्द करून बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

बँकेच्या एकूण ८२ शाखा असून सन २०१४-१५ च्या वार्षिक अहवालानुसार एकूण ५० शाखा तोट्यात आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांच्या दिनांक ०३/०८/२०१५ च्या आदेशान्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, कलम ८३ अन्वये चौकशीसाठी सहाय्यक निबंधक (प्रशासन) अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी, संस्था, चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली असून सद्यस्थितीत चौकशीचे कामकाज सुरु आहे.

(३) होय, हे अंशतः खरे आहे.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र दिनांक १९ जुलै, २०१४ नुसार ४१ पदे भरण्याबाबत अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर शासन पत्र दिनांक १७/११/२०१४ नुसार भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे.

(४) सदर पदभरतीस सध्या स्थगिती आहे. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई-नागपूर हा नवीन द्रुतगती महामार्ग बांधण्याबाबत

(४५) * ११८७७ श्रीमती स्मिता वाघ, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.राजेंद्र जैन, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.विक्रम काळे, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने मुंबई-नागपूर ८०० कि.मी. लांबीचा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक १ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचा मार्ग निश्चितीसाठी अन्स्ट अँड यंग या ब्रिटिश कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या द्रुतगती महामार्गचे स्वरूप काय आहे, या द्रुतगती महामार्गाला किती खर्च येणार आहे,

(४) असल्यास, या महामार्गाकरिता आतापर्यंत किती जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे,

(५) असल्यास उक्त प्रकरणी चौकशी करून शासनाने एक्सप्रेस हायवे पूर्ण करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) होय.

(२) होय.

(३) सुमारे ८०० किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती दळण वळण महामार्ग हा नव्याने बांधावयाचा प्रस्तावित असून, या मार्गावरील सर्व महत्वपूर्ण जिल्ह्याची ठिकाणे व पर्यटन स्थळे तसेच औद्योगिक संकुले याद्वारे जोडण्यात येणार आहेत. नागपूर ते मुंबई प्रवास कालावधी सुमारे १० तास असावा या दृष्टीकोनातून नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाची (भूसंपादनसह) अंदाजित किंमत रु. ३० ते ३५ हजार कोटी पर्यंत असण्याची शक्यता आहे.

(४) व (५) सदर प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सध्या तयार करण्यात येत आहे. यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

माजलगांव (जि.बीड) तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी पिकांचे अनुदान मिळण्याबाबत

(४६) * १२१३० श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.राजेंद्र जैन, श्री.खवाजा बेग : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माजलगांव (जि.बीड) तालुक्यातील ७३८६ शेतकऱ्यांचे दुष्काळी खरीप पिकांचे सन २०१४ चे अनुदान शेतकऱ्यांचे बँक खाते नसल्यामुळे पडुन असल्याची माहिती माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर दुष्काळी अनुदान रक्कम वर्ग करण्यात येऊन देखील केवळ बँकेच्या गलथान कारभारामुळे उक्त तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत अद्याप मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त विषयी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान त्वरीत देण्याबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही, हे खरे नाही.

(२) नाही, हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत

(४७) * ११६१६ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद :

सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची दुरुवस्था झाली असून सदयस्थितीत ती मोडकळीस आली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) यवतमाळ जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी वणी व महागांव या बाजार समित्यांच्या मुख्य कार्यालयाच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत.

(२) व (३) महागांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार झाले असून बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पुढील सभेत मंजूरीनंतर त्यापुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

वणी कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून तोट्यात असून निधीअभावी इमारत दुरुस्त करण्यात आलेली नाही.

**महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत
 संबंधित संचालकांविरुद्ध करावयाची कार्यवाही**

(४८) * १११३३ अॅड.अनिल परब, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून सन २००८ ते सन २०१३ या कालावधीत संचालक मंडळाच्या निर्णयामुळे बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे चौकशी अधिकारी श्री. शिवाजी पहिनकर यांनी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आणले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, चौकशीत सदर बँकेच्या संचालक मंडळानेच गैरव्यवहार केला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित गैरव्यवहाराचे स्वरूप काय आहे व संबंधित संचालकांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) नियम ७२ (३) प्रमाणे निश्चित केलेल्या आरोपपत्रानुसार बँकेच्या संचालक मंडळाने उणे नक्त मुल्य, संचित तोटा, अपुरा दुरावा असणाऱ्या साखर कारखान्यांना कर्ज देणे, साखर कारखान्यांना कर्ज देताना योग्य असेल असे पुरेसे तारण न घेणे, साखर कारखान्यांची मालमत्ता खाजगी पध्दतीने विकणे, रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेस दिलेल्या ११ निर्देशांचे पालन न करणे, बँकेच्या संचालक मंडळाने अभ्यास दौऱ्यासाठी दिलेल्या अग्रीमाची वसुली न होणे, आदित्य नेचरफ्रेश या संस्थेस सवलतीच्या व्याज दराने कर्ज देणे, इत्यादी स्वरूपाचे गैरव्यवहार निदर्शनास आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस झालेल्या उक्त नमुद नुकसानीची चौकशी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत करण्यात येत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी बँकेच्या माजी ७७ संचालकांविरुद्ध दिनांक १०.०९.२०१५ रोजी बँकेस झालेल्या नुकसानीबाबत आरोपपत्र बजावले असून याकामी प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**वसई पुर्वकडील पेल्हार (ता.वसई, जि.पालघर) येथील
 महामार्गावरील पुलामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय**

(४९) * ११३१९ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन
 सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री
 पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई पुर्वकडील पेल्हार (ता.वसई, जि.पालघर) येथील महामार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे तेथील शाळकरी मुलांना तारेवरची जीवघेणी कसरत करित महामार्ग ओलांडावा लागत असल्याचे दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शाळेतील मुलांना महामार्ग ओलांडण्यासाठी शाळेतील शिक्षक व नजीकच्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनाच पुढाकार घ्यावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) अंशतः खरे आहे, परंतु याविषयी कुठल्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली नसून नालासोपारा व पेल्हार याठिकाणी (एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान) सवलतकाराकडून ८ ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीच्या नियमनासाठी ठेवण्यात आलेले होते व त्यांच्यामार्फत वाहतुकीचे नियमन करण्यात येत होते, असे उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत-दहिसर प्रकल्प यांनी कळविले आहे.

(३) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर लोकप्रतिनिधीच्या मागण्यानुसार नालासोपारा, पेल्हार इत्यादी ठिकाणी वाहनांकरीता / पादचाऱ्यांकरीता भुयारी मार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत मंजूर करण्यात आले आहेत. पेल्हार येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी दिनांक १४.०६.२०१५ रोजी खुला करण्यात आला आहे. नालासोपारा येथील भुयारी मार्गाचे काम ०३.०९.२०१५ रोजी पूर्ण करण्यात येऊन वाहतुकीस खुला करण्यात आला. सद्यस्थितीत वरील ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी कसलीही अडचण दिसून येत नसल्याचे उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत-दहिसर प्रकल्प यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीबाबत

(५०) * १३०४८ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनिल तटकरे, श्री.विजय सावंत : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-गोवा महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ९० कि.मी. मार्गाचे काम गेल्या ४ वर्षांपासून अपूर्णावस्थेत असल्यामुळे महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, निविदेप्रमाणे निधी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम पूर्ण न करता अर्धवट ठेवल्याने आतापर्यंत झालेल्या २०० अपघातांमध्ये किमान ९०० व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व त्यानुसार याप्रकरणी पुढे काय कारवाई केली आहे,
- (४) प्रश्न भाग (१) व (२) मधील रस्त्यांच्या कामासाठी तसेच तातडीच्या दुरुस्तीसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (जुना क्र १७) वरील पळस्पे ते इंदापूर (कि.मी.०/००० ते कि.मी.८४/०००) या लांबीचे चौपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत मागील ४ वर्षांपासून सुरु असून, अद्यापि अपूर्ण आहे. तथापि, सदर लांबीमधील, पावसाळ्यात पडलेले खड्डे भरून रस्ता वाहतुकीस योग्य ठेवण्यात आल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळविले आहे.

(२), (३), (४) व (५) सदरील काम बांधा-वापरा-हस्तांतर करा (BOT) या तत्वावर हाती घेण्यात आली असून सदर कामासाठी निधीची उपलब्धता कामाचे सवलतकार यांनी करणे आवश्यक आहे. रस्त्याच्या या लांबीमध्ये सन २०१२ पासून १९५७ अपघातांमध्ये २६९ जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच अपघात मुख्यतः वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने, अविचाराने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविल्यामुळे झालेले असल्याचे पोलीस अधिक्षक (मुख्यालय), अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कळविले आहे.

**कोरियातील पॉस्को कंपनीचा पोलाद प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात
भागीदारीत उभारण्याचा शासनाने घेतलेला निर्णय**

(५१) * १३२९९ श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरियातील पॉस्को कंपनीचा पोलाद प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात भागीदारीत उभारण्याचा निर्णय शासनाकडून माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुस-या सप्ताहात घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) मे. पॉस्को इंडिया प्रा.लि. यांचा विलेभागड ता.माणगाव, जि. रायगड येथील विशाल प्रकल्पास सन २००८ मध्ये देकार पत्र देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भागीदारी प्रकल्पाबाबत कोणताही प्रस्ताव सदर घटकाने शासनास सादर केलेला नाही.

(२) व (३) प्रस्ताव शासनास प्राप्त नसल्याने कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे पनवेल ते इंदापूर या मार्गावरील वाढलेले गवत व
हिवाळ्यात पडणा-या धुक्यामुळे अपघातात होत असलेली वाढ**

(५२) * १३४०५ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे पनवेल ते इंदापूर या मार्गावर कशेडी रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडे रस्त्याच्या दुतर्फी साईड पट्ट्यांवर गवत उगविल्याने तसेच हिवाळ्यात पडणा-या धुक्यामुळे तसेच वाढलेल्या उंच गवतामुळे रात्रीच्या व पहाटेच्यावेळी दूरवरचे दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, या रस्त्याच्या दुतर्फी वाढलेले गवत काढण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३) व (४) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (जुना १७) मधील पनवेल ते इंदापूर कि.मी.०.००० ते कि.मी. ८४.००० या लांबीतील चौपदरीकरणाचे काम हे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणाद्वारे खाजगीकरणांतर्गत मे.सुप्रिम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. (सवलतकार) यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे.

सदर लांबीतील रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील पावसाळ्यात वाढ झालेले गवत काढण्यासाठी सवलतकारास सूचना देण्यात आलेल्या आहेत. सवलतकारामार्फत गवत काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वाढलेल्या गवतामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याची कुठलीही घटना निदर्शनास आलेली नाही, असे प्रकल्प संचालक, पनवेल यांनी कळविले आहे.

**पनवेल (जि.रायगड) येथील आदिवासी आश्रमशाळेच्या वसतीगृहातील
विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(५३) * १३४९७ श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (जि.रायगड) येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात अनेक गैरसोयी असल्यामुळे तेथील २१२ विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५ पासून आमरण उपोषण सुरु केले असल्याचे दिनांक ७ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हा वार्षिक व राज्यस्तरीय आदिवासी विकास उपाययोजनेअंतर्गत अनुदानित पाथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेसाठी विविध विकास कामे करण्यासाठी निधी दिला जात नसल्याच्या तक्रारी शासनाकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत उत्तेखोली (जि.रायगड) येथे ५०० ते ७०० आदिवासी विद्यार्थी या आश्रमशाळेत वास्तव्यास असून शासनाच्या सन २०११ च्या निर्णयाप्रमाणे आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणाची सखोल व निःपक्षपाती चौकशीच्या मागणीसाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांबरोबर श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष यांनी दिनांक १ सप्टेंबर, २०१५ रोजीपासून तीन दिवस आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ रोजी मा.आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे समवेत झालेल्या बैठकीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व सचिव, मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य यांना दिनांक ९ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे आहे.

आदिवासी मुलांचे शासकीय वसतगृह, कोळवाडी, पनवेल व आदिवासी मुलांचे शासकीय वसतगृह, खांदा कॉलनी, पनवेल येथील मुलांनी दिनांक ३०.०८.२०१५ पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते.

(२) शासन निर्णय, दि. १९.१२.२०११ अन्वये अनुदानित आश्रमशाळांना प्रती विद्यार्थी प्रती माह रुपये ९०० इतके अनुदान नियमित देण्यात येते.

(३) सदर बाब अनुदानित आश्रमशाळेशी संबंधित नाही.

आदिवासी मुलांचे शासकीय वसतगृह, कोळवाडी, पनवेल येथे २०० व आदिवासी मुलांचे शासकीय वसतगृह, खांदा कॉलनी, पनवेल येथे १२५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यांनी दि. २१.०८.२०१५ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता पेण प्रकल्प कार्यालयावर आंदोलन करून प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केली होती. कार्यालयातील दस्तावेज व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकारणी वसतगृहातील एकूण ३०९ मुलांविरुद्ध दिनांक २२.०८.२०१५ रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत गुन्हे दाखल करण्यात आले.

तदनंतर दिनांक ३०.०८.२०१५ रोजी सदर वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे तसेच प्रकल्प अधिकारी, पेण यांची बदली करणे इत्यादी मागण्यांकरिता बेमुदत उपोषण सुरु केले होते. श्रमजीवी संघटनेने आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दिनांक ११.११.२०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार देय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ०३.०९.२०१५ रोजी अपर आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.

(४) शासकीय विश्रामगृह, पालघर येथे मा.मंत्री (आदिवासी विकास) यांच्यासमवेत दिनांक ०५.०९.२०१५ रोजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली होती. विद्यार्थी संघटनेने मा.राज्यपाल महोदयांना दिलेले दि.३०.०८.२०१५ रोजीचे निवेदन शासनास प्राप्त झालेले आहे.

(५) उक्त प्रकरणी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या जसे प्रकल्प कार्यालय, पेण येथे केलेल्या तोडफोड प्रकरणी त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे तसेच प्रकल्प अधिकारी, पेण यांची बदली या मागण्या रास्त नसल्याने मान्य करण्यात आल्या नाहीत.

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहे, कोळवाडी व आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, कोळवाडी व आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, खांदा कॉलनी, पनवेल येथील उपोषणात सामील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिनांक ०८.०९.२०१५ रोजी स्वतःहून आंदोलन मागे घेतले.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(५४) * १३९०५ श्री.अनिल सोले : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बँकेत हजारो शिक्षक व सेवानिवृत्तांनी गुंतवणूक केली असून उक्त प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय डॉ.सुरेंद्र खरबडे यांनी घेतला असल्याने त्यांना धमकावण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, बँकेने सन २००२ मध्ये शासकीय प्रतिभूती खरेदी करण्याकरीता पाच कंपन्यांना दिलेल्या रुपये १४९.०० कोटी रकमेच्या प्रतिभूती सदर कंपन्यांनी खरेदी केल्या नाहीत व रक्कम सुध्दा बँकेला परत केली नाही. त्यामुळे बँकेला या रकमेची ताळेबंदाला तरतूद करावी लागल्याने मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला.

(२) या बँकेत शिक्षक, सेवानिवृत्त तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. एप्रिल, २०१४ पर्यंत शिक्षकांचे वेतन या बँकेतून नियमित होत होते. त्यामुळे शिक्षक व सेवानिवृत्तांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात बँकेत आहेत. परंतु

दिनांक ९/५/२०१४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवान्याचा अर्ज नाकारल्यानंतर बँकेचे बँकिंग व्यवहार थांबविले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या कार्यवाहीबद्दल बँकेने उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका क्र.२४९५/२०१४ दाखल केलेली आहे. प्रकरण सुनावणीकरीता प्रलंबीत आहे. तथापि, केंद्र शासन, नाबार्ड व राज्य शासन यांनी बँकेला बँकिंग परवाना मिळण्याकरीता आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे संपूर्ण निधी बँकेला प्राप्त करण्यासाठी आर.बी.आय. ला विनंती करण्यात आली आहे.

प्रतिभूती गैरव्यवहार प्रकरणातील रकमेच्या वसुलीकरीता बँकेने संबंधित पाच कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध दिवाणी न्यायालयात वसुली दावे दाखल केले आहेत. तसेच सदर कंपन्यांनी गैरव्यवहारातील रकमेच्या परतीपोटी दिलेले चेक न वटता परत आल्याने बँकेने Negotiable Instrument Act चं कलम १३८ अंतर्गत फौजदारी न्यायालयात दावे दाखल केले आहेत. तसेच शासनाने सदर गैरव्यवहारातील रकमेची जबाबदारी दोषी व्यक्तींवर निश्चित करण्याकरीता सहकार कायद्याचे कलम ८८ अंतर्गत फेरचौकशी कार्यवाही सुरु केलेली असून प्राधिकृत अधिकारी म्हणून अॅड. श्री.सुरेंद्र खरबडे यांची नियुक्ती केलेली आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीची कार्यवाही स्थगित आहे.

- (३) नाही, हे खरे नाही,
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(५५) * १३९९५ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्हा तीव्र दुष्काळाच्या छायेत असल्यामुळे मा. मुख्यमंत्री दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने दिनांक २ व ३ सप्टेंबर, २०१५ रोजी बीड जिल्ह्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (२) असल्यास, मा. मुख्यमंत्री बीड जिल्हा हद्दीच्या बाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कातकडे, शाखा अभियंता, श्री वैद्य यांनी आपल्या गाड्या जवळच्या बिअर बारकडे नेल्या, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यापूर्वी देखील उपरोक्त अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

- (५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

(२) अंशतः खरे आहे. मा.मुख्यमंत्री यांचा दौरा आटोपल्यावर संबंधित अधिकारी अभियंते जेवणासाठी हॉटेलमध्ये जात होते. तथापि, श्री.वैद्य, शाखा अभियंता या दौऱ्यामध्ये सहभागी नव्हते.

(३), (४) व (५) सदर अधिकाऱ्यांविरुद्ध प्राप्त तक्रारींवर चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न

(५६) * ११५८७ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षणाची इच्छा असूनही आदिवासी, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच चार विद्यार्थ्यांनी विष घेवून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशी काय आढळून आले,

(३) असल्यास, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) चंद्रपूर जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी दि.१५.०८.२०१५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, हे खरे आहे. याबाबतच्या चौकशीत सदर महाविद्यालयात तीन विषयांचे शिक्षक नेमण्यात आले नसल्याचे आढळून आले. मात्र, सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

(३) विद्यार्थ्यांकरिता तात्काळ विषय शिक्षक नेमण्याबाबत कळविण्यात आले होते. व त्यानुसार विषय शिक्षक नेमण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उदभवत नाही.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(५७) * ११४८३ श्री.शरद रणपिसे, अॅड.अनिल परब, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये रुपये ३८५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सीआयडी चौकशी पूर्ण झाली आहे काय, याप्रकरणी ८४ अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याच्या नोटीस शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दिनांक ७ ऑक्टोबर, २०१५ रोजी दिल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश कदम यांचेसह पाच अधिकारी अटकेत असून आणखी १२ अधिकाऱ्यांना सीआयडी अटक करणार आहे, हे ही खरे आहे काय तसेच माहे नोव्हेंबर, २०१५ अखेर किती अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे व किती अधिकारी / कर्मचारी सेवेतून काढण्याचे प्रस्तावित आहे,

(३) असल्यास, याप्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण होण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, सदर चौकशी केव्हा पूर्ण होणार आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासन काय कार्यवाही करणार आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सीआयडी चौकशी सुरु आहे. महामंडळामध्ये ऑगस्ट, २०१२ ते जानेवारी, २०१५ अखेर झालेल्या अवैध नोकर भरतीतील ७५ अधिकारी/कर्मचाऱ्यांना, त्यांची भरती नियमबाह्य असल्याने सेवेतून कमी का करण्यात येऊ नये अशी नोटीस महामंडळाकडून दि.०५.१०.२०१५ रोजी बजावण्यात आली आहे.

(२) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, श्री.रमेश कदम तसेच एकूण ६ अधिकारी/कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, महामंडळामध्ये ऑगस्ट, २०१२ ते जानेवारी, २०१५ अखेर झालेल्या अवैध नोकर भरतीतील ७५ अधिकारी/कर्मचाऱ्यांना, त्यांची भरती नियमबाह्य असल्याने सेवेतून कमी का करण्यात येऊ नये अशी नोटीस महामंडळाकडून दि. ०५.१०.२०१५ रोजी नोटीस बजावण्यात आली आहे.

(३) व (४) श्री.रमेश कदम, तत्कालीन अध्यक्ष, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सी.आर.पी.सी. कलम १९७ व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम १९ अन्वये मंजूरी देण्यात आली आहे. सदर महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचा अंतिम अहवाल प्राप्त झाला असून तदनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**राज्यातील सामाजिक न्याय विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील
शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याबाबत**

(५८) * १२४६७ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ३७५४ ला दिनांक २० मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सामाजिक न्याय विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याबाबतच्या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणता निर्णय घेतला व त्याचे स्वरूप काय आहे,
- (३) उक्त प्रकरणी अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) व (३) विजाभज उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचा व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचा व वेतनाचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावासंदर्भात उच्चस्तरीय समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या माहितीसह प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

पुणे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी (बार्टी) नवीन प्रशासकीय इमारत आणि संकुलन बांधण्याचा शासनाने घेतलेला निर्णय

(५९) * ११५३९ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी (बार्टी) पुण्यालगत नवीन प्रशासकीय इमारत आणि संकुलन बांधण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे काय, असल्यास निर्णयाचे स्वरूप काय आहे व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) अद्याप, निर्णय घेण्यात आला नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत व यासाठी अजून किती कालावधी लागणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) या विभागाच्या दिनांक ९/१०/२०१५ च्या शासन निर्णयान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेसाठी पुणे/पुणे शहर लगतच्या परिसरात नवीन इमारत व संकुल निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रशासकीय इमारत, ऑडिटोरियम, वर्ग खोल्या, वाचनालय, खेळाची सोय, अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान, वसतीगृह, गेस्ट हाऊस, गार्डन, सोलर सिस्टिम इत्यादींची व्यवस्था करण्यात येणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सामाजिक न्याय विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील ४ आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने होत असल्याबाबत

(६०) * १२६१२ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सामाजिक न्याय विभागाच्या ठाणे जिल्ह्यामध्ये शासन मान्य अनुदानित आश्रमशाळांची एकूण संख्या किती आहे, या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांची संख्या किती आहे,
- (२) असल्यास, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उपरोक्त आश्रमशाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना मागील ३ वर्षांपासून ३ ते ४ महिने उशिराने वेतन दिले जात आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ९ सप्टेंबर, २०१५ रोजी निवेदन दिले असता तत्कालीन जिल्हाधिकारी व सचिव यांनी बैठक घेऊन सक्त ताकिद व निर्देश दिले होते, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या आश्रमशाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) सामाजिक न्याय विभागातर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये ३ प्राथमिक, १ माध्यमिक अशा एकूण ४ मान्यता प्राप्त विजाभज प्रवर्गाच्या अनुदानित आश्रमशाळा आहेत. सदर आश्रमशाळांमध्ये ४९ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

(२) होय, अंशतः खरे आहे.

सन २०१४-१५ मध्ये ३१ मार्च, २०१५ अखेर रु.२०.५९ लक्ष रक्कम शिल्लक असताना ज्यादा रकमेचे देयक कोषागारात सादर केल्यामुळे सदरचे देयक कोषागाराने मंजूर केले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे जानेवारी, २०१५ व फेब्रुवारी, २०१५ या कालावधीतील वेतन वेळेत अदा करता आले नाही. सदर वेतन सन २०१५-१६ या वर्षात माहे जून, २०१५ मध्ये अदा करण्यात आले आहे. तदनंतर तरतुदी अभावी सदर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै, २०१५ ते ऑक्टोबर, २०१५ पर्यंतचे वेतन अदा करता आले नाही.

(३) होय.

(४) तरतूद उपलब्ध झाल्याने सदरहू आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे जुलै, २०१५ ते ऑक्टोबर, २०१५ पर्यंतचे वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

**बुलढाणा जिल्हा कार्यालयातील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास
महामंडळात झालेला गैरव्यवहार**

(६१) * १३८१९ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्हा कार्यालयात अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सन २०१३-१४ या वर्षात विविध योजनेत रुपये ५ कोटी ९८ लक्ष ४० हजार एवढ्या रक्कमेचा गैरव्यवहार झाल्याचे उच्चस्तरीय चौकशीत निष्पन्न झाल्याचे दिनांक ३० जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणातील दोषींवर काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे, ही बाब खरी आहे.

- (२) सदर प्रकरणी जिल्हा व्यवस्थापक श्री.पी.टी.पवार (बुलढाणा) व श्री.व्ही.सी.जाधव, कार्यालयीन सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरु आहे.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांची झालेली दुरवस्था

(६२) * ११४३० श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, उमरखेड, रंभाजी नगर, हिवरी, मौजे जांब (ता.घाटंजी) व कळंब तालुक्यातील दत्तापूर रोड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा तसेच शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळांची दुरवस्था झाली असून जिल्ह्यात इमारती अभावी खाजगी भाड्याच्या जागेत आदिवासी वसतऱिगृहे चालविली जातात, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, उमरखेड आदिवासी वसतऱिगृहात पाण्याचा अभाव, न होणारी आरोग्य तपासणी इत्यादी अनेक सुविधा नसताना ७५ मुली येथे राहत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) तसेच, निकृष्ट प्रतीचे जेवण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास जेवणावर बहिष्कार टाकला हे खरे आहे काय,
 (४) असल्यास, येथील वसतीगृहाची दुरुस्ती करण्याबाबत तसेच येथे सोयीसुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे अंशतः खरे आहे.

यवतमाळ जिल्हयात पांढरकवडा व पुसद असे २ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहेत. यवतमाळ जिल्हयात एकूण ३३ शासकीय आश्रमशाळा मंजूर आहेत. त्यापैकी ४ आश्रमशाळा भाड्याच्या व २३ शासकीय इमारतीत कार्यरत आहेत. उर्वरीत ५ शाळा जवळच्या शाळांत समायोजित करण्यात आल्या आहेत तर १ शाळा बंद करण्यात आलेली आहे. शासकीय इमारतींतील आश्रमशाळांच्या काही इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी सोयीसुविधा अपुन्या आहेत.

यवतमाळ जिल्हयात ३० शासकीय वसतिगृहे कार्यरत आहे त्यापैकी ५ शासकीय इमारतीत व २५ भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत.

(२) हे, खरे नाही. उमरखेड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे.

(३) हे, खरे नाही.

(४) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक २९/७/२०१५ अन्वये शासकीय आश्रमशाळांच्या सोई सुविधा व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर समित्यांना रु. १ लाखपर्यंतचा निधी आश्रमशाळांच्या किरकोळ दुरुस्त्या, परिसर स्वच्छता व सुशोभिकरण याचेसाठी देण्यात आला आहे. सदर निधी विनियोगाबाबत कागद पत्रे सादर केल्यानंतर त्याची प्रतिपुर्ती करण्यात येणार आहे. सदर निधीतून दुरुस्तीची कामे घेणे अपेक्षित आहे.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून आश्रमशाळा व वसतिगृह दुरुस्ती जिल्हास्तरीय योजनेत समावेश झाल्याने प्रकल्प अधिकारी स्तरावर याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्रे देण्यात आलेल्या

व्यक्तिंच्या अन्य नातलगाना वैधता प्रमाणपत्र नाकारल्याबाबत

(६३) * ११७०९ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ८८२५ ला दिनांक २० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जमाती प्रमाणपत्रे तपासणी समित्या व संबंधित असणारे अधिकारी यांचेबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ९३५६/२०१४ मध्ये दि. २३ एप्रिल, २०१५ नुसार समिती व समित्यांचे अधिकाराबाबत जे स्पष्ट मत नोंदविले आहे त्यानुसार संबंधित समिती व त्यांचे अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली आहे,

(२) असल्यास, मा. उच्च न्यायालयाने याचिकेमध्ये स्पष्ट केल्यानुसार शासनाने कोणत्या स्वरूपाचे आदेश निर्गमित केले आहेत,

- (३) असल्यास, मा. उच्च न्यायालयाने याचिकेत दिलेल्या आदेशाची विधी व न्याय विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे काय,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१), (२) व (३) मा.मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र.९३५६/२०१४, प्रकरणी दिनांक २३ एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या आदेशामध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या मा.सर्वोच्च न्यायालय तसेच मा.उच्च न्यायालयाने पारित केलेले निर्णय दुर्लक्षित करून निर्णय देतात, त्यांचेविरुद्ध योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे व त्या अनुषंगाने शासनाने परिपत्रक/सूचना निर्गमित करण्याबाबतचे मत (view) नोंदविलेले आहे.

शासनाने उक्त न्यायनिर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २६५२३/२०१५ दाखल केली. सदर याचिका मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २१ सप्टेंबर,२०१५ रोजी खारिज केलेली आहे. त्यामुळे या निर्णयाचे मा.सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन करता येईल किंवा कसे, याबाबत शासकीय अभियोक्ता,मा.सर्वोच्च न्यायालय,दिल्ली यांचेकडून अभिप्राय मागविले आहेत.

तसेच मा. उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या मताच्या (view) अनुषंगाने शासनार्फत समित्यांना सूचना निर्गमित करता येईल किंवा कसे, याबाबत कायदेशीर अभिप्राय विधी व न्याय विभागाकडून प्राप्त करून घेण्यात येत आहेत.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

खामगांव (जि.बुलढाणा) येथील महाराणा केबल नेटवर्क यांनी अवैध कनेक्शन्सचे जाळे पसरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अनधिकृतपणे सिमेंटचे खांब उभारल्याबाबत

(६४) * १२५७८ श्री.पांडुरंग फुंडकर : तारांकित प्रश्न क्रमांक ८१५६ ला दिनांक २० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव (जि.बुलढाणा) परिसरात महाराणा केबल नेटवर्कचे प्रचंड जाळे पसरले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खामगांव-जलंब-माटरगांव रस्ता, खामगांव-पिंपळगांव राजा रस्ता, खामगांव ते बुलढाणा रस्ता, खामगांव ते शेंगाव रस्ता व खामगांव ते चिखली रस्ता, खामगांव ते आंबेटाकळी, खामगांव ते शेलोडी या सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या कडेला सिमेंट पोल अनधिकृत पणे तसेच विनापरवाना टाकले आहेत, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, लोकप्रतिनिधी यांनी सदर प्रकरणी लक्षवेधी सुचनेद्वारे सभागृहात मांडून सुध्दा अद्यापपर्यंत ही सदर खांब काढण्यात आले नाही, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर खांब काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिरंगाई करत आहे, हे खरे आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) होय.

खामगांव विभागातर्गत खामगांव-जलंब-माटरगांव रस्ता, खामगांव-पिंपळगांव राज रस्ता, खामगांव ते बुलढाणा रस्ता, खामगांव ते शेगांव रस्ता या ठिकाणी सिमेंट पोल टाकण्यात आले होते ते पूर्ण पणे हटविण्यात आले आहेत.

बुलढाणा विभागातर्गत खामगांव उंद्री अमडापूर रा मा क्रं. २२ या रस्त्याच्या कडेला सिमेंट पोल उभारून त्यावर टि व्ही केबल टाकण्याच्या विनंतीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियम व अटी नुसार तीन वर्षांच्या कालावधीकरीता परवानगी देण्यात आली होती.

तसेच जिल्हा परिषद (बांधकाम) विभाग यांचे अखत्यारितील खामगांव ते शेलोडी या रस्त्याच्या हद्दीत केबल टाकण्यात आलेले नाहीत.

(३) नाही.

सदर प्रकरणी खामगांव जलंब माटेगांव रस्ता, खामगांव पिंपळगांव राजा रस्ता, खामगांव ते बुलढाणा रस्ता, खामगांव ते शेगांव रस्ता या चारही रस्त्यावरील हद्दीतून केबल खांब पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.

(४) हे खरे नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चटई निर्देशांक विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहार

(६५) * ११७३९ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या १३८.१० कोटी रुपयांच्या चटई निर्देशांक (एफएसआय) विक्रीच्या गैरव्यवहाराप्रकरणी तत्कालीन सरकारने दिलेली स्थगिती उठवून याप्रकरणाची चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करण्यासाठी शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी अधिकारी म्हणून कृषीपणन मंडळाने व्यवस्थापकीय संचालक श्री.मिलिंद आकरे यांची नियुक्ती केली असून एकूण ९ मुद्यावर ही चौकशी करून पुढील २ महिन्यांच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार व पणन विभागाने माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एपीएमसीच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या श्री.मिलिंद आकरे समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय,

(४) असल्यास, सदरहू अहवालातील शिफारसीचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(५) सदरहू अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय

(२) होय

(३) दिनांक २६.८.२०१५ च्या आदेशान्वये श्री. मिलिंद आकरे यांच्या ऐवजी श्री. मनोज सौनिक, भा.प्र.से., प्रशासक, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांना चौकशीसाठी प्राधिकृत करण्यात आले व दिनांक ३०.११.२०१५ पर्यंत अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

(४) अहवाल दिनांक ३०.११.१५ रोजी प्राप्त झाला आहे.

(५) व (६) अहवालावर कार्यवाही सुरु आहे.

पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने व एमआयडीसी पाण्याअभावी बंद राहिल्याने शेतकरी व कामगारांची होत असलेली उपासमार

(६६) * ११६७९ श्री.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त :

सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने धरणातील पाणी जनतेला पिण्यासाठी राखीव केले असल्याने साखर कारखाने, औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) व इतर कारखान्यांसाठी पाणी उचलण्यास सोलापूर जिल्हाधिकारी यांनी बंदी घालून पाणीबाणी जाहिर केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उजनी धरणातून साखर कारखाने व एमआयडीसीला पाणी उचलण्यास बंदी घातल्यामुळे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखाने बंद राहणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने व एमआयडीसी बंद राहल्याने शेतकरी व कामगारांवर उपासमारीची पाळी येणार असल्याने शासनाने याची दखल घेऊन उजनी धरणातील बंदी उठविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

उजनी जलाशयावर एकूण १८ औद्योगिक पाणी वापर संस्थां मंजूर असून त्यापैकी ५ एमआयडीसी, ७ साखर कारखाने व ६ इतर औद्योगिक संस्था आहेत. त्यांच्यापैकी ३ एमआयडीसी, ७ साखर कारखाने व ५ इतर औद्योगिक संस्था कार्यान्वीत असून उर्वरित संस्था कार्यान्वित नाहीत. सद्या कार्यान्वित असलेल्या संस्थांना पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत कळविण्यात आले आहे. परंतू अद्याप त्यांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांनी उजनी धरणाच्या वरच्या भागातील धरणांतून उजनी धरणात समन्यायी तत्वावर पाणी वाटपाबाबत सन २०११ पूर्वी मंजूरी असलेल्या औद्योगिक पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा अबाधित ठेवण्यासंदर्भात दि. २६/१०/२०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर योजनांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणतेही साखर कारखाने, एमआयडीसी व इतर कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जाची संपूर्ण रक्कम अदा करण्याबाबत

(६७) * १२६४७ अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी २० हजार ३५० कोटी रुपयांच्या पीक कर्ज पुरवठ्याचे लक्ष देण्यात आले असता प्रत्यक्षात मात्र या बँकांनी १३ हजार ७९७ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले लक्ष पूर्ण करावे म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही, राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांना (प्रादेशिक ग्रामीण बँकांसह) खरीप २०१५ च्या हंगामासाठी रुपये १८ हजार ५८५ कोटी पीक कर्ज वाटपाचा लक्षांक दिला असता बँकानी दिनांक ३०.९.२०१५ रोजी अखेरपर्यंत रुपये १५ हजार ३०५ कोटीचे पीक कर्ज वाटप करून ८२% लक्षांक पूर्तता केली आहे.

(२) खरीप आढावा बैठकीमध्ये मा.मुख्यमंत्री यांनी राज्यातील बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याबाबत आवाहन केलेले आहे. तसेच, राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या विविध सभांमध्ये राज्यातील बँकांना पीककर्ज वाटप करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेत झालेला गैरव्यवहार

(६८) * ११८२९ श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ७४७७ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा करण्याच्या योजनेत बनावट दस्तावेज देवून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बीड यांची माहे जून, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधितांनी बनावट नोंदणी प्रमाणपत्र सादर करून सहाय्यक आयुक्त कार्यालयाची दिशाभूल व फसवणूक केली म्हणून दोषींना नोटीस पाठवून त्यांची निवड रद्द करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर फसवणुकीच्या प्रकरणात दोषीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १३ ऑगस्ट, २०१५ रोजी आयुक्त, समाजकल्याण व सहाय्यक आयुक्त, बीड यांच्याकडे करूनही दोषीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणात सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, बीड यांचे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत केल्यामुळे दोषीविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) होय.

(३) नाही.

सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड यांचे कार्यालयीन आदेश दिनांक ०२.०७.२०१५ अन्वये तपासणीअंती बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे ५ बचत गटांची निवड रद्द करण्यात आली आहे. बचत गटांविरुद्ध शासनाची फसवणुक केली म्हणून पुढील कार्यवाही करण्याबाबत सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड यांनी दिनांक १३.०७.२०१५ अन्वये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बीड यांना कळविले आहे.

(४) नाही.

(५) व (६) या प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बीड यांना दिनांक १३.०७.२०१५ च्या पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

**नागपूर येथील होम फॉर एज्ड व पंचवटी या वृद्धाश्रमाचे
अनुदान शासनाने बंद केल्याबाबत**

(६९) * १२३१६ श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.ख्वाजा बेग :

सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथील होम फॉर एज्ड व पंचवटी हे शासन अनुदानित वृद्धाश्रम असून या दोन्ही वृद्धाश्रमाला शासनाने यावर्षी अनुदान न दिल्यामुळे तेथील वृद्ध व्यक्तींवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात शासनमार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार या वृद्धाश्रमाला त्वरीत अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर विभागातील वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या
जिल्ह्यातील विजाभज व विमाप्र आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना
नियमित वेतन मिळणेबाबत**

(७०) * ११०७० श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते :

सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर विभागातील वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील विजाभज व विमाप्र आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यातील विजाभज व विमाप्र आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, नागपूर विभाग यांना पत्र पाठवून नियमित वेतन अदा करण्याची तसेच त्यांच्या इतर मागण्यांची पूर्तता करण्याबाबत विनंती केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्तप्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली, वा करण्यात येत आहे.

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय, अंशतः खरे आहे.

नागपूर विभागातील ६ पैकी ५ जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर, २०१५ पर्यंतचे वेतन अदा करण्यात आलेले आहे.

भंडारा जिल्ह्यातील ७ आश्रमशाळा पैकी ३ आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन माहे ऑक्टोबर, २०१५ पर्यंत व एका आश्रमशाळेचे वेतन माहे ऑगस्ट २०१५ पर्यंत अदा करण्यात आलेले आहे. देयक उशिरा सादर करण्यात आल्याने विलंब झाला आहे. एका प्राथमिक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे वेतन अदा करण्यात आले नाही. तसेच २ आश्रमशाळांची मान्यता विजाभज संचालनालयाकडून रद्द करण्यात आली असल्याने सदर आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जून, २०१४ पर्यंतचे वेतन अदा करण्यात आले आहे.

(२) होय.

(३) व (४) सामाजिक न्याय विभागातील विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन देयके काही वेळा संबंधित आश्रमशाळांकडून समाज सेवार्थ प्रणालीद्वारे संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांना विलंबाने सादर केली जात असल्याने वेतन अदा करण्यास प्रशासकीय विलंब होतो. याबाबत विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालयामार्फत संबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना वेतन देयके विहित मुदतीत सादर करण्याकरीता ताकीद देण्यात आली आहे.

अहमदनगर-कोल्हार रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील त्रुटी दूर करण्याबाबत

(७१) * १२४२८ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर-कोल्हार रस्ता चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदाराने कामात अनेक त्रुटी ठेवलेल्या असतानाही बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर टोल वसूलीची परवानगी दिली आहे, मात्र ही परवानगी नियमबाह्य असल्याचे निष्कर्ष काढून महालेखापरिक्षकांनी आपल्या अहवालात विभागावर गंभीर ताशेरे ओढले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने ठेकेदारावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे अंशतः खरे आहे. महालेखाकारांनी उपस्थित केलेल्या आपेक्षांचे अनुपालन महालेखाकारांना सादर करण्यात आलेले आहे.

(२) महालेखाकारांनी काढलेल्या मुद्द्यांचे अनुपालन सादर करण्यात आले असल्याने प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे पायगाव व खारगाव (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथील जमिनीवर
उद्योग न उभारता निवासी बांधकाम करण्यात आल्याबाबत**

(७२) * १११५५ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उद्योग संचालनालयामार्फत मौजे पायगाव व खारगाव (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे मे. सनसिफ इन्व्हेस्टमेंट या घटकास इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन करण्याकरिता १५.२० हेक्टर शेतजमीन मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ६३.१-अ अन्वये परवानगी देण्यात आली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटकाने प्रत्यक्षात या प्रयोजनासाठी जमिनीचा वापर न करता अनाधिकाराने जमीन हस्तांतर करून अवैधरित्या निवासी संकुलाचे बांधकाम सुरु केल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मे.सनसिफ इन्व्हेस्टमेंट, श्री. महावीर पटवा व श्री. राजेश छगनलाल पटवा यांनी मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३, १-अ व इतर अधिनिमांखालील संबंधित नियमांचा तसेच विकास आयुक्त, उद्योग यांचे दिनांक २४ मार्च, २००९ रोजीच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्याने शासन या अधिनियमाखालील तरतुदीन्वये सदरच्या जमीन मुळ मालकास परत करणे अथवा शासनाकडे जमा करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगासाठी घेऊन प्रत्यक्षात त्याचा गैरवापर करण्यात आल्याबाबत लोकप्रतिनिधींनी मा.उद्योग मंत्री यांच्याकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासनाने तक्रारीनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) व (२) होय.

(३) सदर ठिकाणी श्री. महावीर पटवा डेव्हलपर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा.लि. यांनी निवासी संकुलाचे बांधकाम सुरु केल्याचे आढळून आल्याने घटकास शेत जमीन खरेदी परवानगी आदेश रद्द का करण्यात येऊ नयेत, याविषयी उद्योग संचालनालयाकडून दिनांक ०३/१२/२०१४ व ०६/०६/२०१५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु मे. सनसिफ इन्व्हेस्टमेंट यांचेकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दिनांक २४/०७/२०१५ रोजीच्या आदेशान्वये उद्योग संचालनालयाने घटकास दिलेले शेत जमीन खरेदी परवानगी आदेश रद्द केले असून दिनांक २४/०७/२०१५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांना शेत जमीन मूळ मालकांस परत करणेविषयी कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे.

(४) होय.

(५) उद्योग संचालनालयाने दिनांक २४/०७/२०१५ रोजीच्या आदेशान्वये घटकास दिलेले शेत जमीन खरेदी परवानगी आदेश रद्द केले असून दिनांक २४/०७/२०१५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांना शेत जमीन मूळ मालकांस परत करणेविषयी कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे. तसेच दिनांक २९/१०/२०१५ रोजीच्या पत्रान्वये मा.विरोधी पक्षनेते, विधानपरिषद यांना सद्यःस्थिती कळविली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शासन मान्य अनुदानित वसतिगृहांमध्ये काम
 करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळत नसल्याबाबत**

(७३) * ११९३१ श्री.विजय गिरकर, श्री.राहुल नार्वकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र जैन, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.गुरुमुख जगवानी, अॅड.अनिल परब : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासन मान्य अनुदानित वसतिगृहांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षापासून मानधन मिळाले नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक ९ एप्रिल, २०१३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वित्त व नियोजन मंत्र्यांनी दिनांक ३० ऑगस्ट, २०१५ रोजी सामाजिक न्याय विभागाला १०० टक्के अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असतानाही सामाजिक न्याय विभागाने सदर प्रस्ताव सादर केला नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अंशतः खरे आहे.

(२) राज्यातील मागासवर्गीय मुलामुलींच्या अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर अमान्य केला आहे. सदर वस्तुस्थिती नस्तीवर सादर करण्यात आली आहे.

(३) अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन प्राधान्याने सन २०१५-१६ च्या तरतुदीतून अदा करण्याची कार्यवाही आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या स्तरावर सुरु आहे.

तसेच सन २०१५-१६ मधील अपुऱ्या तरतुदीच्या अनुषंगाने पुरवणी मागणीद्वारे निधी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील वडार समाजातील जात पडताळणीसाठी
घालण्यात आलेल्या अटी रद्द करण्याबाबत**

(७४) * १२१५५ श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अमरसिंह पंडित, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वडार समाज हा रोजगाराच्या निमित्ताने भटकंती करित असल्याने त्यांचेकडे तीन-चार पिढ्यांची माहिती सरकार दरबारी नसणे, तसेच जात पडताळणीसाठी ५० ते ६० वर्षांचा पुरावा या अटी घालण्यात आल्या आहेत, सदर अटी रद्द करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांचेकडे वडार समाजाचे अध्यक्ष यांनी माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्गीयांच्या यादीमध्ये ज्या जातीचा समावेश आहे. केवळ त्याच जातीतील समाजाच्या लोकांना मागासवर्गीयांचे जातप्रमाणपत्र देण्यात येते. सदर यादीतील विमुक्त जाती अ या प्रवर्गात अ.क्र.१२ वर "वडार" या जाती समाजाचा समावेश आहे. जातपडताळणी नियम-२०१२ नुसार आवश्यक ती कागदपत्रे, पुरावे सादर केल्यास त्यांना जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवत नाही. सदर नियमानुसार विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना अथवा त्यांच्या कुटुंबियांना, दि. २१/११/१९६१ रोजी वा तत्पूर्वी त्यांचा राज्यातील सर्वसाधारण रहिवास असण्याची अट विहित करण्यात आली आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्ती ह्या उदरनिर्वाहाकरिता भटकंती करत असल्याने त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता ते ज्या ठिकाणी वास्तव्य करीत असतील त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतच्या सूचना दि. १/१०/२००८ च्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या असून यानुसार कार्यवाही करण्याबाबत पुन्हा दि. २२/९/२०१५ च्या परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**बिवलपाडा (ता.मोखाडा, जि.पालघर) येथील आदिवासी लोकवस्तीचे
गाव मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याबाबत**

(७५) * १२०६२ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बिवलपाडा (ता.मोखाडा, जि.पालघर) हे तालुक्यापासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असलेले आदिवासी लोकवस्तीचे गाव आरोग्य, वीज, रस्ता व शिक्षण या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने या गावाची पाहणी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,
- (३) असल्यास, ३५ घरांची लोकवस्ती असलेल्या या गावासाठी शासन किती कालावधीत मुलभूत सुविधा पुरविणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) व (२) हे अंशतः खरे आहे. बिवलपाड्यामध्ये आरोग्य, रस्ता व शिक्षण या मुलभूत सोयी पुरविण्यात आलेल्या आहेत. परंतु या पाड्याचे विद्युतीकरण अद्याप शिल्लक असल्याचे आढळून आले आहे.

(३) या पाड्यामध्ये आरोग्य, रस्ता व शिक्षण या मुलभूत सोयी पुरविण्यात आलेल्या आहेत व विद्युतीकरण करण्याकरिता कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्नच उद्भवत नाही.

**नेरळ (ता.कर्जत, जि.रायगड) येथील नेरळ रेल्वे स्थानकाला
लागून असलेल्या पुलाच्या बांधकामाबाबत**

(७६) * १३२५४ श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नेरळ (ता.कर्जत, जि.रायगड) येथील नेरळ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पुलाचे सहा महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले असून सहा महिन्यातच पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या लोखंडी सळ्यामुळे वाहनांचे टायर वारंवार पंक्चर होत असल्याने वाहनचालकांची आर्थिक हानी होत असून अपघात सद्दृश्य स्थिती निर्माण झाली आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे. सदर पुलाच्या वेअरिंग कोर्सवर (Wearing Course) अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी खड्डे पडले होते व वेअरिंग कोर्स मधील सळईची टोके उघडी पडली होती.

(२) व (३) सदर वेअरिंग कोर्सवर (Wearing Course) पडलेले खड्डे तात्काळ सिमेंट काँक्रीटने भरण्यात आलेले असून पुल वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पश्चिम विदर्भात औद्योगिक विकास महामंडळामधील भूखंडाची चौकशी करण्याबाबत

(७७) * १११७८ श्री.राजेंद्र मुळक : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पश्चिम विदर्भात औद्योगिक विकास महामंडळामध्ये दलालांचेच भूखंड अधिक असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने चौकशी करून या दलालांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) व (२) हे खरे नाही.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्या भूखंडाच्यासंदर्भात १५,००० चौमी पर्यंत प्रादेशिक अधिकारी यांच्या स्तरावर तर १५,००१ चौमी ते ३०,००० चौमी पर्यंत उप मुख्य कार्यकारी अधिकारी व ३०,००० चौमी च्या वर सह मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या स्तरावर भूखंडवाटप समिती गठीत करण्यात आलेली आहे व त्यांना भूखंड वाटप करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे वरील प्रमाणे गठीत करण्यात आलेल्या समितीचे सर्व सभासदांमध्ये अर्जदाराच्या प्रकल्पाबाबत चर्चा करून त्यांची मुलाखत घेऊन त्यांना भूखंड वाटप करण्यासंदर्भाबाबत निर्णय घेण्यात येतो.

तसेच मोकळ्या भूखंडाच्या हस्तांतरणासाठी परवानगी देण्यात येत नसल्यामुळे हे भूखंड उद्योजकांशिवाय इतर व्यक्तींचे असण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बार्टीने पूर्वीप्रमाणेच जात वैधतेसाठी असलेली प्रक्रिया सुरु ठेवण्याबाबत

(७८) * ११२१५ श्री.अनंत गाडगीळ : तारांकित प्रश्न क्रमांक ५३४४ ला दिनांक १० एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या शहरी अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रासाठी बार्टी या संस्थेकडून ऑनलाईन नोंदणी करण्याचे प्रक्रिया सुरु असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बार्टीने मागील काही वर्षातील जात वैधता प्रमाणपत्रांच्या निकषात बदल करून ग्रामीण भागातून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच सोपविली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बार्टीने पूर्वीप्रमाणेच जात वैधतेसाठी असलेली प्रक्रिया सुरु ठेवण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अंशतः खरे आहे.

ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक १/८/२०१४ पासून सुरु करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३ अंतर्गत महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१५ विहित करण्यात आले आहेत. सदर नियमांनुसारच जातपडताळणीचे कामकाज करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यात केमिकल झोन उभारण्यास
 स्थानिकांचा होत असलेला विरोध**

(७९) * ११९०६ अॅड.निरंजन डावखरे, श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अनिल भोसले, श्री.अनिल तटकरे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील रायगड जिल्ह्यात नव्याने केमिकल झोन उभारण्यात येणार असल्याची जाहीर घोषणा मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक २२ ऑगस्ट, २०१५ रोजी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोकणात यापूर्वी स्थापित झालेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे नैसर्गिक साधन संपत्ती, मासेमारी, मिठागरे, रेती व्यवसाय व फळबाग यासारखे व्यवसाय अडचणीत आल्यामुळे प्रस्तावित केमिकल झोनला सर्व कोकणवासीय जनतेने व राजकीय पक्षांनी विरोध केला असल्याचे दिनांक २६ सप्टेंबर, २०१५ रोजी निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यासंदर्भात शासनाची नेमकी भूमिका काय आहे

(४) त्यानुसार शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,

(५) असल्यास, त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) कोकणातील रायगड जिल्ह्यात नव्याने केमिकल झोन उभारण्यासंदर्भात कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाही.

(२), (३), (४) व (५) आम आदमी पार्टी (कोकण) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच प्रस्तुत विषयाचा सर्वांगीण विचार करून उचित निर्णय घेण्यात येईल.

**राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या आश्रमशाळांना
जोडून कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याबाबत**

(८०) * ११९९९ प्रा.जोगेन्द्र कवाडे : तारांकित प्रश्न क्रमांक ७२९५ ला दिनांक २७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या आश्रमशाळांना जोडून कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी सामाजिक न्याय विभागाने सन २००८ मध्ये दिली व वेतन अनुदानही सुरु केले, मात्र सन २०१४ व सन २०१५ पासून अचानक वेतन अनुदान बंद केल्याने राज्यातील ११६ संस्थातील शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात दिनांक १ ऑक्टोबर, २०१५ रोजी लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव व मा.सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन देवून शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याबाबतची मागणी केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) होय, अंशतः खरे आहे.

(३) व (४) शासनाने विजाभज प्रवर्गांच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळांना फक्त प्रती आश्रमशाळा रु. ५०,०००/- एवढे तदर्थ अनुदान व विद्यार्थ्यांना परिपोषण, अनुदान सन २००८-०९ ह्या वर्षापासून देण्याचा आणि चार वर्षांनंतर टप्प्या-टप्प्याने वेतन अनुदान देण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. तथापि, सदरहू आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देण्यात आली नसताना व वेतन अनुदानासाठी कोणतीही आर्थिक तरतुद उपलब्ध करून देण्यात आलेली नसताना ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात आले आहे, त्याबाबतची माहिती मागविण्यात आलेली आहे.

सहकारी बँका व्यापारी बँकामध्ये रुपांतरीत करण्याबाबत

(८१) * ११३६९ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गांधी अहवालाच्या शिफारशीनुसार राज्यातील सहकारी बँकावर जाचक अटी लावून सहकारी चळवळ संपविण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेकडून केला जात आहे, या समितीच्या अहवालाला दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह फेडरेशनने विरोध केला असून दिनांक १८ सप्टेंबर, २०१५ रोजी सर्व नागरी सहकारी बँकाकडून निषेध दिन पाळला गेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सहकारी बँका व्यापारी बँकामध्ये रुपांतरीत करण्याच्या या गांधी अहवालातील शिफारस न स्वीकारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर.गांधी यांनी सादर केलेल्या अहवालातील काही शिफारशींचे विरोधात काही नागरी सहकारी बँका/त्यांच्या संघीय संस्था यांचेकडून दिनांक १८.०९.२०१५ रोजी निषेध दिन पाळला गेला.

(२) या संदर्भात बँकांच्या संघीय संस्थांकडून कोणतेही निवेदन शासनास प्राप्त झालेले नाही. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेच्या स्तरावर कार्यवाही होते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वडगांव व हवेली येथे बांधण्यात आलेल्या बाजार कट्ट्याचा

पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याबाबत

(८२) * ११५०८ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडगाव, हवेली (ता.कराड, जि.सातारा) येथे शासनाच्या कृषि, पणन विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या सहभागातून ग्रामीण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने बाजार कट्टे बांधण्यात आले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, बाजारकट्ट्यांचा हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प या जागतिक बँक सहाय्यित प्रकल्पात अंतर्भूत असलेल्या गावांपुरताच राबविला जातो. त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये ८ ग्रामपंचायतीच्या आठवडी बाजारांची निवड करण्यात आलेली होती. त्यापैकी ६ आठवडी बाजारांची कामे पूर्ण करण्यात आलेली असून २ आठवडी बाजारांची कामे प्रगतीपथावर आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यातील नगरनाका ते दौलताबाद
 टी पाईटपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत**

(८३) * ११५६ श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यातील नगरनाका ते दौलताबाद टी पाईटपर्यंतच्या अरुंद रस्त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरीकांचे बळी जात असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदरील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे अंशतः खरे आहे,

प्रस्तावित नगरनाका ते दौलताबाद टी पाईट ही लांबी सोलापूर-औरंगाबाद -धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ चा भाग असून सदर रस्ता अरुंद आहे. (रुंदी ७ मी.) तथापि भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात होत असल्याचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय), अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) यांनी कळविले आहे.

(२) रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबतच्या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित झालेले असून कामास लवकरच सुरुवात करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बहादरापुरा (ता.कंधार, जि.नांदेड) येथील विश्रामगृहाची झालेली दुरवस्था

(८४) * ११३५३ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बहादरापूर (ता.कंधार, जि.नांदेड) येथील कंधार शहराच्या २ कि.मी. अंतरावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाची दयनीय अवस्था झाली असून तेथे कर्मचारी असूनही त्याची योग्य देखभाल केली जात नसल्याने तेथे गुरे जनावरे बांधण्यात येत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विश्रामगृहाच्या गैरसोयी दूर करून निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे विश्रामगृह पूर्ववत सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

सदर इमारत दि.२४/१२/१९९० च्या आदेशान्वये उप अभियंता, विष्णुपूरी प्रकल्प उप विभाग क्र.५, पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे सदर इमारतीची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित आश्रमशाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबत

(८५) * १२६७३ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी विकास विभागातर्गत संस्थांकडून चालविण्यात येत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील प्रति विद्यार्थ्यांसाठी रुपये ९३०/- इतके भोजन अनुदान दिले जाते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी दरमहा सर्वसाधारणपणे रुपये १,६००/- पेक्षा जास्त प्रती विद्यार्थी इतका खर्च होतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वाढत्या महागाईचा विचार करता खाजगी संस्था संचलित अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारासाठीही प्रत्यक्ष खर्चावर आधारित अनुदान मिळावे, अशी मागणी संस्थाचालकांकडून वारंवार करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कोणताही दुजाभाव न होता समान सुत्राने आदिवासी विद्यार्थ्यांना आहारासाठी खर्च अनुदान मंजूर करणेसंदर्भात शासनाकडून कोणती कार्यवाही प्रस्तावित आहे वा निर्णय घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, याबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) अनुदानित आश्रमशाळेतील प्रति विद्यार्थी दरमहा रु. ९००/- प्रमाणे अनुदान आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थांना दिले जाते.

(२) शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ई-निविदा प्रक्रीया राबवून अन्नधान्य, कडधान्य व इतर किराणा साहित्य खरेदी करून शाळास्तरावर नास्ता व दोन वेळचे जेवण पुरविण्यात येते.

(३) हे खरे आहे.

(४) व (५) अनुदानित आश्रमशाळांच्या अडचणी सोडविण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिनांक ३१.८.२०१५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार परिरक्षण अनुदानात वाढ करण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करून निर्णय घेण्याबाबतचे प्रस्तावित आहे.

**अकोला येथील कृषीनगर परिसरातील आदिवासी वसतीगृहास
 मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत**

(८६) * १२०८५ श्री.खवाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला शहराच्या कृषीनगर परिसरातील आदिवासी वसतीगृहातील मुलभूत सुविधा इत्यादि समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अकोला यांनी अनेकवेळा निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही केली गेली नसल्याने दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ पासून अन्नत्याग केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाकडून कोणतीच दखल तसेच कार्यवाही केली नाही, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, आदिवासी वसतऱिगृहातील मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) आदिवासी मुलांचे शासकीय वसतऱिगृह, अकोला, क्रमांक १, कृषीनगर परिसर येथील विद्यार्थ्यांनी दि.१०.०८.२०१५ रोजी वसतऱिगृहातील विविध समस्यांबाबतचे निवेदन प्रकल्प अधिकारी, अकोला यांना दिले होते. सदर विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेची पुस्तके पुरविणे, वॉटर फिल्टर, नवीन टि.व्ही., शैक्षणिक साहित्य पुरवठा, वसतीगृहाची दुरुस्ती व वसतऱिगृहाच्या गृहपालांची बदली इत्यादी मागण्यांकरिता दि.११.०८.२०१५ रोजी उपोषणास बसले होते.

(२) हे खरे नाही.

(३) दि.११.०८.२०१५ रोजी प्रकल्प अधिकारी, अकोला यांनी आदिवासी संघटना तसेच वसतऱिगृहातील विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आदिवासी मुलांचे शासकीय वसतऱिगृह, अकोला, क्रमांक १ येथे कार्यरत असलेल्या गृहपालांची बदली अपर आयुक्त, अमरावती कार्यालयाच्या दि.१२.०८.२०१५ रोजीच्या पत्रान्वये आदिवासी मुलांचे शासकीय वसतऱिगृह, आर्णी, यवतमाळ येथे करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या जसे स्पर्धा परिक्षेची पुस्तके पुरविणे, वॉटर फिल्टर, नवीन टि.व्ही., शैक्षणिक साहित्य पुरवठा इत्यादी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर शहरातील जूना वरोरा नाक्याजवळील उड्डाणपुलाचे
काम प्रलंबित असल्याबाबत**

(८७) * ११००७ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर शहरांतर्गत जूना वरोरा नाक्याजवळील उड्डाणपुलाच्या मंजूर नकाशाचे संकल्पन (design) चुकल्यामुळे पुलाचे बांधकाम प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रस्त्यावर वाहनांची वर्दळ असून सतत अपघात घडत असल्यामुळे सदर उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर पुलामुळे चंद्रपूर शहरातील नागरीकांना दुसऱ्या भागाकडे जाण्याकरिता फेरा मारून जावे लागणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर अपूर्णावस्थेत असलेल्या उड्डाणपूलाचे संकल्पन (design) चूकीचे मंजूर केल्या प्रकरणी दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) अपघात टाळण्यासाठी अस्तित्वातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मंजूर असून ते प्रगतीत आहे.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगांव जिल्ह्यातील नवापूर ते अमरावती या पट्ट्यातील
महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत**

(८८) * ११८८५ श्रीमती स्मिता वाघ : तारांकित प्रश्न क्रमांक ९७०७ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगाव जिल्ह्यातील नवापूर ते अमरावती या पट्ट्यातील महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामाची प्रगती व सद्यःस्थिती काय आहे,
- (२) असल्यास, या रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, जमीन संपादन करण्याचे काम केव्हापर्यंत पूर्ण होणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) अमरावती-धुळे-नवापूर-सूरत या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम हे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, भारत सरकार यांच्या अखत्यारीत येते.

सदर रस्त्याचे काम दोन भागात विभागण्यात आले होते.

१. अमरावती ते जळगांव लांबी २७५.२२५ कि.मी.

२. जळगांव ते महाराष्ट्र गुजरात बॉर्डर लांबी २०७.०५० कि.मी.

या कामाचा सवलतकारारनामा अनुक्रमे १) मे.एल.अँड टी.ईस्ट वेस्ट टोलवेज लि. २) मे.ग्रेट ईस्टर्न टोलवेज लिमिटेड यांच्या सोबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तर्फे दिनांक ०६.०६.२०१२ रोजी करण्यात आला होता. संबंधित सवलतकारांनी रोजी करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे सदर करारनामे दि.१०.०९.२०१४ रोजी कामास सुरुवात होण्यापूर्वी रद्द करण्यात आले. सदर कामाचे पुर्नगठन करून खालील ३ भागात फेरनिविदा मागविण्यात आल्या.

अ.क्र.	प्रकल्पाचे नांव	लांबी कि.मी.	एकूण प्रकल्पाची किंमत (करोड)
१.	अमरावती-चिखली	१९४	२२८८.१८
२.	चिखली-फागणे	१५०	१८५२.५०
३.	फागणे-गुजरात सिमा	१४०.७९४	१८८५.७४

वरीलपैकी अमरावती ते चिखली तसेच फागणे ते गुजरात बॉर्डर ह्या कामांचे करारनामे अनुक्रमे १) मे.अमरावती चिखली एक्सप्रेसवे लिमिटेड २)मे.फागणे सोनगढ एक्सप्रेसवे लिमिटेड या कंपनीसोबत दि.०८.०९.२०१५ ला करण्यात आले. इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून मार्च २०१६ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरु होण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी कळविले आहे.

तसेच चिखली-फागणे या भागाच्या कामाची निविदा मागविली असता त्यास प्रतिसाद मिळाला नाही व निविदा संबंधी पुढील कार्यवाही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या स्तरावर सुरु आहे, असेही प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी कळविले आहे.

(२) प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अमरावती यांचे अहवालानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे

(३) भूसंपादनाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.

अ) अमरावती ते चिखली -९०%

ब) चिखली ते फागणे - ९२%

क) फागणे ते महाराष्ट्र-गुजरात सिमा- ८८%

(४) प्रश्न उद्भवत नाही.

देवगड (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत

(८९) * ११६१७ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवगड (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यातील ५० टक्के रस्ते नादुरुस्त झाले असून निधी असूनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, देवगड तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते बहुतांशी सुस्थितीत आहे. तथापि जिल्हा परिषदेकडून सन २०१४ मध्ये नव्याने हस्तांतरित झालेल्या रस्त्याची अवस्था खराब होती. या सर्व रस्त्यांवरील पावसाळ्यात पडलेले खड्डे जांभ्या खडीने भरण्यात आले असून पावसाळ्यानंतर डांबराने खड्डे भरण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून दि.३१/१२/२०१५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित मंजूर कामे निधीच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्याचा प्रयत्न राहिल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चांदई (ता.कर्जत, जि.रायगड) येथील उल्हास नदीवरील पुलाच्या दुरुस्तीबाबत

(९०) * १३०५८ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप,

श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदई (ता.कर्जत, जि.रायगड) येथील राज्यमार्गावरील उल्हास नदीवरील पुल धोकादायक झाला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त पुलाची दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर पुलाच्या दुरुस्तीस होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) व (३) सदर पुलावरील धावपट्टीवर पडलेले खड्डे डांबरणे भरून पूल वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे.

सावळ - रेवदंडा (जि.रायगड) या खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीबाबत

(११) * १३४११ श्री.अनिल तटकरे, श्री.जयंत पाटील : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सावळ - रेवदंडा (जि.रायगड) या खाडीवरील पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने व पुलाचा कठडा पडल्याने सदर पुल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे,

(४) असल्यास, त्यानुसार या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) होय.

(३) या पुलाचे रेलींग काही प्रमाणात नादुरुस्त झाल्याचे व रस्त्यावर किरकोळ खड्डे पडल्याचे आढळून आले.

(४) सदर पुलास किरकोळ प्रमाणात पडलेले खड्डे भरून घेण्यात येत आहेत व पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीसाठीच्या अंदाजपत्रकास मंजूरी देवून निविदा निश्चिती करून काम हाती घेण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वाडा (जि.पालघर) येथील आदिवासी विभागाच्या

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत

(१२) * १३५०२ श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडा (जि.पालघर) येथील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील सुमारे १८५ मुला-मुलींनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि.३१ ऑगस्ट, २०१५ रोजी पासून वसतिगृहात बेमुदत उपोषण सुरू केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे आहे.

(२) आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, वाडा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी, वसतिगृहे नवीन शासकीय इमारतीत स्थलांतरीत करणे, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे, नवीन वसतिगृहात पाणीपुरवठा इत्यादी प्रमुख मागण्यांकरिता दि. २९.०८.२०१५ रोजी पासून उपोषण सुरु केले होते. प्रकल्प अधिकारी, जव्हार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दि. ०१.०९.२०१५ रोजी सदर उपोषण मागे घेण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांनुसार आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, वाडा (नवीन), आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, वाडा (जुने) व आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, वाडा ही ३ वसतीगृहे दि. ०१.०९.२०१५ रोजी नवीन शासकीय इमारतीत स्थलांतरीत केलेली असून नवीन वसतीगृहात इंटरनेट सुविधा पुरविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सदर ३ वसतिगृहांना शासकीय नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड शहरातील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग
दुरुस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार**

(९३) * १४०३८ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड शहरातून धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे प्रचंड जड वाहनांची आवक - जावक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या रस्त्यावर शहरात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या गुल्लेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने वारंवार खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, हे खड्डे बुजविण्याकरिता खड्ड्यांमध्ये खडी आणि डांबरा ऐवजी ऑईलचा वापर करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (४) असल्यास, याबाबत सदरील गुत्तेदारांवर बांधकाम विभागाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२) व (३) धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ या रस्त्याच्या येडशी-औरंगाबाद (कि.मी १००/०० ते कि.मी.२९०/२००) या लांबी च्या चौपदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे मार्फत सुरु आहे. बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम हे निविदेचा एक भाग म्हणून मे.येडशी औरंगाबाद प्रायव्हेट लिमिटेड हे पाहत आहेत. खड्डे भरण्याची जबाबदारी ही सवलतकाराची आहे. पावसाळ्यात खड्डे HOT MIX ने भरता येत नसल्यामुळे सवलतकाराने खड्डे एमल्शन वापरून full grout पध्दतीने भरले आहेत. एमल्शन हे ऑईल सारखे दिसत असल्याने लोकांचा गैरसमज होऊन खड्डे हे ऑईलने भरण्यात आले असे लोकांना प्रथमदर्शनी वाटले असावे. सद्य स्थितीमध्ये बीड शहरातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही खड्डे रहीत आहे व वाहतुक सुस्थितीत चालू आहे, असे प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**ब्लॅकबेरी व आयफोन या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजीटल
उत्पादन कंपनीच्या सद्यस्थितीबाबत**

(९४) * ११४८४ श्री.शरद रणपिसे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ब्लॅकबेरी, आयफोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजीटल उत्पादनात अक्वल आलेल्या (फोन्सकॉन) कंपनीशी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्मितीचा सामंजस्य करार दिनांक ८ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या दरम्यान करण्यात आलेला असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गाजवळ दिड हजार एकरवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, उक्त कराराची ठळक वैशिष्ट्ये व अटी, शर्ती काय आहेत,
 (३) उक्त करारानुसार उभारवयाच्या प्रकल्पाची सद्यःस्थिती काय आहे व तो प्रत्यक्षात केव्हा उभारणे अपेक्षित आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय.

(२) प्रस्तुत उद्योग समवेत प्राथमिक सामंजस्य करार झाला असून घटकासमवेत वाटाघाटी करून अंतीम करार झाल्यावर अटी व शर्ती स्पष्ट होतील.

(३) सद्यःस्थितीत प्राथमिक सामंजस्य करार झाला असून घटकाने राज्यात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दर्शविले आहे. तथापि, याबाबत प्रकल्प गुंतवणूकीसाठी ७ वर्षांचा कालावधी देण्यात आला असून या कालावधीत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

राज्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यताप्राप्त वसतीगृहातील अधिकांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी देण्याबाबत

(९५) * १३४७३ श्री.विक्रम काळे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यताप्राप्त वसतीगृहातील अधिकांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी देण्याबाबत शासनाचा विचार पूर्ण झालेला आहे काय,

(२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(३) उपरोक्त प्रकरणी शासनाने अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, होणा-या विलंबाची सविस्तर कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) राज्यातील मागासवर्गीय मुलामुलींच्या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधन दरात शासननिर्णय दिनांक २५.०६.२०१३ अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. तदनंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाजवळच वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत

(९६) * ११५४० श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वसतिगृहाची सोय समाजकल्याण विभागाकडून राजगुरुनगर, सासवड येथे करण्यात आली, परंतु शहरातीलच वसतिगृहात प्रवेश मिळण्याबाबत मागणी विद्यार्थ्यांनी केली असल्याचे दिनांक २२ ऑगस्ट, २०१५ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश शहरात मिळाला असल्याने विद्यार्थ्यांनी शहरातील वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तसेच जाण्यायेण्याचा वेळ वाचविण्यासाठी ज्या ठिकाणी प्रवेश घेतला त्याच्या जवळपास वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय. ज्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेला होता परंतु वसतीगृह प्रवेशासाठी विकल्प सदर वसतिगृहाचा दिलेला असल्यामुळे व शहरातील वसतिगृहात जागा रिक्त नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा राजगुरुनगर, सासवड येथे त्यांचे विकल्पाप्रमाणे वसतीगृहनिहाय प्रवेश झालेला आहे.

परंतु सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शहरातील वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागेनुसार व मेरीटनुसार आरक्षण निहाय ऑनलाईन पध्दतीने शहरातील वसतिगृहांमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रीया वेळोवेळी योग्य आदेशान्वये करण्यात आलेली आहे.

(२) नाही.

(३) तालुकानिहाय वसतिगृहे व महाविद्यालयाचे मॅपींग अचूक करून वसतिगृहनिहाय ऑनलाईन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पांढरकवडा रुंझा (जि.यवतमाळ) येथील ब्रिटीशकालीन पुलाची दुरुस्ती करण्याबाबत

(९७) * ११४३२ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा रुंझा (जि.यवतमाळ) येथील ब्रिटीशकालीन पुलाची दुर्दशा झाली असल्याने येथे वारंवार अपघात होत आहे या पुलाची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलाची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

पुलाचा पृष्ठभाग खराब झाला आहे.

(२) सदर पुलाचा पृष्ठभाग तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ दुरुस्त करण्यात येत आहे, तसेच पुलाच्या पृष्ठभागाची व गाळ्याची कायमस्वरूपी दुरुस्तीकरिता रुपये ४०.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे. निधी, निकष व मंजूरीच्या अधीन सदर पुलाची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खामगाव (जि.बुलढाणा) येथील प्रशासकीय इमारतीचे काम प्रलंबित असल्याबाबत

(९८) * ११७१० श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ८१४१ ला दिनांक १३

जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगाव (ता.खामगाव, जि.बुलढाणा) येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता केव्हा देण्यात आली,

(२) असल्यास, प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) केव्हा देण्यात आले,

(३) असल्यास, माहे मार्च, २०१५ अखेर इमारतीचे बांधकामावर रक्कम रुपये ३ कोटी २८ लाख २८ हजार इतका खर्च झाला आहे, तसेच या कामाच्या किती रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती,

(४) असल्यास, सदर इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून बांधकामास पुरेसा निधी उपलब्ध आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर प्रशासकीय इमारतीचे काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर कामास दिनांक २७/०२/२०१२ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

(२) सदर कामाचे कार्यारंभ आदेश दि.०४/०३/२०१३ रोजी देण्यात आले आहेत.

(३) मार्च, २०१५ अखेर इमारतीचे बांधकामावर रक्कम रुपये ३८४.२८ लक्ष इतका खर्च झाला आहे. तसेच सदर कामास रक्कम रु.४,२१,०१,१००/- (रुपये चार कोटी एकवीस लक्ष एक हजार शंभर फक्त) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

- (४) अंशतः खरे आहे,
- (५) सदर इमारतींचे स्थापत्य संबंधित बांधकामे अंतर्गत विद्युतीकरणासह पूर्ण झाले असून बाह्य विद्युतीकरणाचे काम बाकी आहे. सदर काम निधीचे उपलब्धतेनुसार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगांव (जि.बुलढाणा) येथील लघु पाटबंधारे योजना या प्रकल्पाकडे जाणाऱ्या
ज्ञानगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम सुरु करण्याबाबत**

(९९) * १२५७४ श्री.पांडुरंग फुंडकर : तारांकित प्रश्न क्रमांक ८१३९ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) निम्न ज्ञानगंगा बृहत ल.पा.योजना या प्रकल्पाकडे जाणाऱ्या व ज्ञानगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम अद्यापपर्यंत सुरु झाले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुलाचे अंदाजपत्रकाला रु. ९८८.८९ लाखास तांत्रिक मान्यता मिळण्याकरीता अंदाजपत्रक मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांचेकडे मागील १ वर्षापासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर अंदाजपत्रकाला तात्काळ मंजूरी देऊन सदर पुलाचे बांधकामाच्या कामाला सुरुवात करणेबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) सदर कामाच्या अंदाजपत्रकास डिसेंबर-२०१५ च्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक मान्यता घेऊन माहे फेब्रुवारी, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निविदा कार्यवाही करण्याचे नियोजन असून, सदर पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कणकवली (जि.सिंधुदुर्ग) शहरातील अंतर्गत व नरडवे या
रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत**

(१००) * ११६८१ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद :
सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

- (१) कणकवली (जि.सिंधुदुर्ग) शहरातील अंतर्गत रस्ते व नरडवे रस्ता दुरुस्तीची कामे
गणेश चतुर्थी पूर्वी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी व
लोकप्रतिनिधींनी नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली असल्याचे
दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२) सा.बां.विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे गणेशचतुर्थीपूर्वी जांभ्या
खडीने भरण्यात आले असून सद्यःस्थितीत सदर खड्डे डांबर मिश्रीत खडीने भरण्याचे
काम प्रगतीपथावर आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणेबाबत

(१०१) * ११८४१ श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.विक्रम काळे,
श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५०३ ला दिनांक १३
जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सहकार मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भारतीय रिजर्व बँकेच्या दिनांक ११ मे, २०१२ रोजीच्या परिपत्रकानुसार बीड
जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी
करण्यासाठी संबंधित संस्था आणि तलाठी यांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात
येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जिल्ह्यातील सहकारी, खाजगी, अर्बन आणि व्यापारी बँकांच्या किती
कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरून कर्जाचा बोजा कमी करण्याची कार्यवाही पुर्ण
करण्यात आली आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रक्रियेबाबत महसूल आणि सहकार विभागातील अधिकारी संयुक्त सहकाऱ्याने कार्यवाही अथवा अभियान राबवित असल्यास या माध्यमातून किती शेतकऱ्यांना आजवर लाभ मिळाला आहे,
- (४) असल्यास, जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, याबाबत शासनस्तरावरून कोणते नियोजन करण्यात आले आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांच्या बँक शाखेस पत्र देऊन संबंधित सेवा संस्थेमार्फत वितरीत केलेल्या पीक कर्जाच्या ७/१२ वरील बोजा कमी करणेबाबत कळविले असून जिल्ह्यातील ५३,९६२ शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील बोजा कमी झालेला आहे.

(३), (४) व (५) दिनांक १५/०७/२०१४ रोजीच्या डि.एल.सी.सी. च्या सभेत निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी सर्व बँकांना ७/१२ वरील बोजा कमी करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात साहित्य खरेदीत झालेला गैरव्यवहार

(१०२) * ११०६३ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.राहुल नार्वकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये साहित्य खरेदीमध्ये ६१ लाखांचा गैरव्यवहार झाल्याची बाब प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी प्रत्यक्ष तपासणी करून अनियमितता झाल्याबाबतचा अहवाल दिनांक १३ मार्च, २०१३ रोजी शासनाला सादर केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अहवालाच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंत्यांनी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध दिनांक ११ सप्टेंबर, २०१३ रोजी दोषारोप करण्याचे आदेश दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

सादर अहवाल कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांनी दिनांक १३.०३.२०१२ रोजी मुख्य अभियंता, सा.बां.प्रा.वि.मुंबई यांना सादर केला.

(२), (३) व (४) प्रस्तुत प्रकरणी निष्पन्न झालेल्या प्रशासकीय अनियमितेच्या अनुषंगाने अनियमितेस जबाबदार सर्व संबंधितांविरुद्ध दि.२८.०१.२०१५ रोजीच्या शासन आदेशान्वये विभागीय चौकशी आदेशित करण्यात आली आहे. त्यास अनुसरून सर्व अपचाऱ्यांविरुद्ध बजावण्यात आलेल्या दोषारोपपत्रांच्या अनुषंगाने सर्व अपचाऱ्यांनी सादर केलेल्या बचाव निवेदनाद्वारे त्यांच्याविरुद्धचे सर्व दोषारोप अमान्य केले असल्याने, प्रस्तुत प्रकरणी सविस्तर विभागीय चौकशीकरीता प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, कोकण विभाग, नवी मुंबई यांची दि.१३.०४.२०१५ रोजीच्या शासन आदेशान्वये चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील आश्रमशाळेतील रिक्त असलेली पदे भरण्याबाबत

(१०३) * १२४३० डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या आश्रमशाळेतील ९०५ पदे सन २०११ पासून रिक्त असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) राज्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांची मान्यता रद्द केल्यामुळे तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी पट संख्या कमी झाल्यामुळे राज्यामध्ये ९१५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरलेले आहेत. त्यामुळे विजाभज आश्रमशाळांमध्ये पदे रिक्त असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्या अंतर्गत दिधी पोर्ट औद्योगिक क्षेत्राचे योग्य पध्दतीने भूसंपादन करण्याबाबत

(१०४) * १११५६ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्या अंतर्गत दिधी पोर्ट औद्योगिक क्षेत्राचे भूसंपादन करताना महामंडळाचे हित लक्षात न घेता निव्वळ विशिष्ट जमीन मालकांचा फायदा होण्यासाठी सलग भूसंपादन न करता विखुरल्या स्वरूपात, संपूर्ण गट न घेता, पैकी (Partial) संपादन झाल्याचे, प्रधान सचिव, उद्योग यांनी यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भूसंपादनापोटी रुपये ३५० कोटी खर्च करून देखील सार्वजनिक निधीचा योग्य प्रकारे वापर न झाल्याने व सलगतेने क्षेत्राचे संपादन न केल्याने सदरचे क्षेत्र एम.आय.डी.सी. ला सद्यस्थितीत औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणता येत नसल्याचे देखील निष्पन्न झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, योग्य वापरासाठी एम.आय.डी.सी.ला संपादित क्षेत्र उपयोगात आणण्यासाठी सदरच्या बैठकीत संपादनामध्ये सलगता येत नसल्यास अशा गावांचे क्षेत्र विनाअधिसूचीत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने भूसंपादन होत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणेबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, प्रधान सचिव, उद्योग यांनी भूसंपादनाबाबत उपस्थित केलेले आक्षेप व सूचना त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी याविषयी केलेल्या चौकशीच्या मागणीवर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्या अंतर्गत दिधी पोर्ट औद्योगिक क्षेत्रासाठी नवीन भूसंपादन कायद्यानुसार समंती असलेल्या खातेदारांचे क्षेत्र संपादीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच सदर औद्योगिक क्षेत्रासाठीचे भूसंपादन त्वरीत होण्याच्या दृष्टीकोनाने शेतकऱ्यांची अग्रक्रमाने किंवा जसजशी समंती मिळाली आहे त्यानुसार भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून एकूण १२७३.४६५ हे. आर. क्षेत्र संपादीत करण्यात आले असून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात आलेला आहे. त्यामुळे संपादीत केलेले सदर क्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात असल्याचे निदर्शनास येते.

(२) संपादित केलेले क्षेत्र हे सलग नसल्यामुळे त्यात सलगता येण्यासाठी शेतकऱ्यांची संमती प्राप्त करून घेऊन उर्वरित क्षेत्राच्या भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे.

(३) ज्या क्षेत्रासाठी कलम ३२ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे, त्या क्षेत्राचे प्रथम निवाडे घोषित करून त्यामध्ये सलगता आणावी व इतर क्षेत्रासाठी कलम ३२ (२) अन्वये हरकती मागविण्याचा व जेथे शेतकऱ्यांच्या संमती प्राप्त होत नसतील किंवा संमती दिली तर क्षेत्रात सलगता येत नसेल असे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले.

(४) व (५) होय, हे खरे आहे.

विभागीय आयुक्त, कोकण व जिल्हाधिकारी रायगड यांची बैठक घेऊन जमिनीचे संपादन सलगरित्या व्हावे यादृष्टीने सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत शासनस्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे.

(६) सदर प्रश्न उद्भवत नाही.

**मौ. माळ, मोरोशी व खुटल-बारागाव (ता.मुरबाड, जि.ठाणे) येथील
आश्रमशाळाच्या बांधकाम प्रकरणी झालेला गैरव्यवहार**

(१०५) * ११९१२ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौ. माळ, मोरोशी, खुटल-बारागाव (ता.मुरबाड, जि.ठाणे) या तीन ठिकाणी शासनाने सन २००९ मध्ये आदिवासी मुलामुलींच्या स्वतंत्र निवासासाठी आश्रमशाळा/ वसतिगृह बांधण्यासाठी प्रत्येकी ४० लाख याप्रमाणे रुपये १ कोटी २० लाख निधीची तरतूद करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ६ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या तीनही शासकीय आश्रमशाळा/ वसतिगृह अर्धवट स्थितीत, मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे हे खरे काय,

(३) असल्यास, त्याबाबत अप्पर आदिवासी आयुक्त, जि. ठाणे व प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचेकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान संबंधित विद्यार्थी व पालकांनी तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) सदर आश्रमशाळा/ वसतिगृहाची बांधकामे अपूर्ण असताना त्याकामाची पूर्ण रक्कम ठेकेदारास अदा केल्याचे दिनांक २२ सप्टेंबर, २०१५ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (५) असल्यास, आश्रमशाळा/ वसतीगृहाची बांधकामे अपूर्ण असतांनाही त्याकामाची पूर्ण रक्कम ठेकेदारास अदा करण्यास जबाबदार कोण आहेत व त्यांचेविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (६) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे, अंशतः खरे आहे.

मौ.माळ, मोरोशी, खुटल-बारागाव या आश्रमशाळांत मुलींसाठी वसतिगृह बांधकाम करणेकरिता रु.४०.०० लक्ष प्रती वसतीगृह याप्रमाणे प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. प्राप्त प्रशासकीय मंजूरीच्या मर्यादेत (रु. ४०.०० लक्ष) सदरची कामे ठेकेदाराने केली आहेत. माळ येथील काम अंतिम टप्प्यात आहे. दरवाजे, झडपा, लादी, शौचालय, पाईप लाईन व रंगरंगोटी इ.कामे बाकी आहेत.

मोरोशी येथे विट बांधकाम व सिमेंट पत्राकाम पूर्ण, तर दरवाजे, झडपा गिलावा, लादी इ. कामे बाकी आहेत. खुटल येथे अंतर्गत सिमेंट गिलावा, तळमजला वीट बांधकाम इ. कामे पूर्ण तर दरवाजे, झडपा, गिलावा, लादी इ. कामे बाकी आहेत.

(३) हे खरे नाही.

विद्यार्थी पालकांनी तक्रार केली नसून सदर वसतिगृहाची सद्यस्थिती दि. ०५ जून, २०१५ रोजी भांगवाडी येथील कार्यक्रमानंतर माळ आश्रमशाळेस भेटीच्या वेळी प्रकल्प अधिकारी, शहापूर यांनी सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे निदर्शनास आणून दिली आहे.

(४) हे खरे नाही.

निविदा करारानुसार ठेकेदाराने केलेल्या कामाचे देयक प्रशासकीय मंजुर किंमतीच्या अधिन राहून अदा करण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

दहिवडी (ता.माढा, जि.सोलापूर) येथील बांधकाम विभागाच्या सदनिका शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत

(१०६) * ११४९१ श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दहिवडी (ता.माढा, जि.सोलापूर) येथील बांधकाम विभागाच्या इमारती वापराविना अनेक दिवस पडून असल्याने त्याठिकाणी गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सदनिका शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत ता.माढा, जि.सोलापूर येथे दहिवडी हे गाव नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट एमबी रेकॉर्ड देणाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत

(१०७) * ११५५५ श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.विनायकराव मेटे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५१७ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट एमबी रेकॉर्ड देणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा प्रकार माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, रस्ता दुरुस्तीच्या कामाच्या बिलासाठी बनावट "प्रमाणपत्र" तत्कालीन कार्यकारी अभियंत्याने देऊन ठेकेदारांची पाठराखण केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, दोषी आढळून येणाऱ्या संबंधितांवर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

खेरडा (ता.किनवट, जि.नांदेड) येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनीचा झालेला मृत्यू

(१०८) * ११३५४ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेरडा (ता. किनवट, जि.नांदेड) आश्रमशाळेत चक्कर येऊन बेशुध्द झालेल्या विद्यार्थ्यांनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय निष्पन्न झाले व शासनाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे. तथापि व्हिसेरा अहवाल व चौकशी अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

**कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एमआयडीसीमध्ये
प्रकल्पग्रस्त कोटयातून भूखंडाचे वाटप करण्याबाबत**

(१०९) * ११६१९ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील एमआयडीसीमध्ये प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांच्या कोटयातून भूखंड मिळाले नसल्यामुळे त्यांनी एमआयडीसी कार्यालयासमोर माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान उपोषण केले असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एमआयडीसीमध्ये प्रकल्पग्रस्त कोटयातून भूखंडाचे वाटप करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय, हे खरे आहे.

- (२) कुडाळ औद्योगिक क्षेत्रात महामंडळाने प्रकल्पग्रस्ताना १०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या पी.ए.पी भूखंडांचे वाटप सवलतीच्या दरात केले असून ११ पात्र प्रकल्पग्रस्ताना भूखंड वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी पी.ए.पी.भूखंडांसाठी अर्ज करण्याबाबत महामंडळाने दिनांक २८/२/२०१५ रोजी स्थानिक वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार ४० प्रकल्पग्रस्तांकडून अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी करून पात्र ठरलेल्या २१ प्रकल्पग्रस्ताना भूखंडाचे वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे. उर्वरित १९ प्रकल्पग्रस्ताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**माणगांव तालुक्यातील ताम्हाणी (जि.रायगड) घाटातील
शासकीय विश्रामगृहाच्या सुरक्षेबाबत**

(११०) * १३४२० श्री.अनिल तटकरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) माणगांव तालुक्यातील ताम्हाणी (जि.रायगड) घाटात निसर्गरम्य ठिकाणी सन २००८ मध्ये शासकीय विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर विश्रामगृहाच्या इमारतीमध्ये मदयर्पीचा अड्डा बनला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर शासकीय विश्रामगृह सुरक्षित करण्याचे दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यांत येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

शा.नि.क्र.१९९५/प्र.क्र.८३५३/नियोजन-३,

दि.०३/०९/१९९५, अन्वये दिलेल्या मान्यते नुसार भांडारगृह तथा विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र तेथे वीज व पाणी याची सोय नसल्याने त्याचे विश्रामगृह म्हणून वापर वा वाटप कधी करण्यात आलेले नाही.

(२) याबाबत लेखी तक्रार/ माहिती प्राप्त झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) सद्यःस्थितीत विश्रामगृहाचा योग्य वापर होण्याकरीता विश्रामगृह पर्यटन विभागाकडे अथवा गृह (पोलिस चेकपोस्ट) विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

**धानवळी (ता.मोखाडा, जि.ठाणे) येथील आश्रमशाळेला जागा
 तसेच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(१११) * १३५२६ श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जव्हार प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणा-या ३० आश्रमशाळांपैकी धानवळी (ता.मोखाडा, जि.ठाणे) येथील आश्रमशाळा सन २००७ पासून भाड्याच्या जागेत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आश्रमशाळेतील मुलांना कोणत्याही सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याबाबत शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर आश्रमशाळेतील मुलांना तातडीने सोयीसुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) आश्रमशाळा असुविधेबाबतची निवेदने शासन स्तरावर प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही. सदर शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके व वह्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना भोजनामध्ये रोज सकाळी नास्ता तसेच मानकाप्रमाणे दोन वेळचे पुरेसे व पोष्टीक जेवण दिले जाते. शाळा इमारत बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.